

June 1, 2021

The Secretary, Listing Department BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001. Maharashtra, India. Scrip Code: **500470/890144*** The Manager, Listing Department
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C/1,
G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E),
Mumbai - 400 051.
Maharashtra, India.
Symbol: TATASTEEL/TATASTLPP*

Dear Madam, Sirs,

Sub: Newspaper Advertisement

Pursuant to Regulation 30 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and in compliance with General Circulars dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs we enclose the copies of the following newspaper advertisements published for the attention of the Equity Shareholders of the Company, intimating that the 114th Annual General Meeting of Tata Steel Limited is scheduled to be held on Wednesday, June 30, 2021 at 3.00 p.m. (IST) through Video Conference/Other Audio Visual Means:

- 1. Financial Express
- 2. Free Press Journal
- 3. Indian Express
- 4. Loksatta (Marathi)
- Navshakti (Marathi)

This is for your information and records.

Thanking you.

Yours faithfully, **Tata Steel Limited**

aswassessau

Parvatheesam Kanchinadham

Company Secretary & Chief Legal Officer (Corporate & Compliance)

Encl: As above

*Securities in scrip code 890144 and symbol TATASTLPP stand suspended from trading effective February 17, 2021.

FINANCIAL EXPRESS

CEA-SPEAK

'Second wave's impact unlikely to be big; support needed for recovery'

PRESS TRUST OF INDIA New Delhi, May 31

CHIEF ECONOMIC ADVISER (CEA) KV Subramanian on Monday said the impact of the second Covid-19 wave is not likely to be large on the economy but going forward, fiscal and monetary support will be needed to prop up growth. He, however, said it would be difficult to predict if double growth target for the current fiscal can be achieved given the uncertainty surrounding the pandemic.

The Economic Survey 2020-21 released in January this year had projected GDP growth of 11 per cent during the current financial year ending March 2022."Given the uncertainty about the pandemic it would be very hard to give actual numbers but assessment is that impact is not going to be very large especially also keeping in the mind that the estimates that we had made in both the Economic Survey and Budget were relatively very conservative,"he said.

India's economy contracted by less-than-expected 7.3% in the fiscal ended March 2021 after growth rate picked up in the fourth quarter. The GDP print was better than the expected contraction of 8% for



Chief economic adviser KV Subramanian

2020-21 as projected by the Economic Survey.

Observing that the second Covid-19 wave peaked in May, Subramanian said the localised and state-wise restrictions adopted to check the spread of the virus do present some downside risk to growth in the first quarter of the current fiscal. "It looks like as of now that India (virus infections) peaked on May 8... I must mention that caveat related to pandemic must be kept in mind that the some qualitative estimates that we have made are subject to immense uncertainty in the trajectory of the pandemic during the year," he said, adding, the intensity of the second wave could not be even predicted by

epidemiologists.

"We have assessed it by state-wise stringency index estimated for April 2021 and beyond and looking at 17 states that account for more than 90 per cent of GDP and adjusting the impact of vaccination and some pent-up demand coming back...we have made projections on that...we do think that the overall economic impact of the second wave is not going to be very large," he said. He however, said "mone-

tary and fiscal policy support will continue to be important going forward."

It is to be noted that the government exploring the possibility of another round of stimulus to support the economy battered by the second wave. For the MSME sector, the government announced some support on Sunday, while the Reserve Bank on the monetary side too recently announced some measures including restructuring of loans up to ₹25 crore. Recalling that the economy

had recovered well by March project." 2021, he said, "the momentum of that recovery has been impacted by the second wave as we saw using several of the high frequency indicators that we track".

Delhi HC refuses to halt Central Vista project

Authority on April 19 are not

flouted or violated," it further

hotra, a translator, and Sohail

Hashmi, a historian and docu-

mentary filmmaker — had

sought suspension of work on

the redevelopment of the Cen-

tral Vista Avenue which includes

both sides of Rajpath where Re-

public Day celebration during

rded after tendering process

and time being the contract's

essence, the work has to be com-

pleted within the schedule on or

before November 2021, the HC

said, rejecting the petitioners'

arguments that the time limit

be extended. Imposing a cost of

₹1 lakh on the petitioners to be

deposited by the Delhi State Le-

gal Services Authority in 4

weeks, the HC termed the peti-

tion "motivated" and "not a gen-

that clearance to the project has

already been upheld by the

Supreme Court. Rejecting the

stand that the project is not an es-

sential activity, the Chief Justice

said the project is of vital impor-

tance and essential and has a di-

rect nexus with the main project.

The judges also pointed out

The whole project was awa-

the pandemic.

uine PIL".

The petitioners — Anya Mal-

FE BUREAU New Delhi, May 31

THE DELHI HIGH Court on Monday refused to halt construction work at the ambitious Central Vista Avenue in the Capital, saying the work on the project is of national importance and has to be completed within a time-bound schedule by November. The ongoing construction work has come under criticism as the country battles a deadly second Covid wave.

Refusing to suspend work at the redevelopment project amid the pandemic, a Bench comprising Chief Justice DN Patel and Justice Jyoti Singh said, "Central Vista Avenue Redevelopment Project is equally important and essential as the Central Vista Project (the main project). If this type of project is stopped, the main project cannot be completed within the stipulated time. Once the workers are staying at the site and all facilities have been provided by respondent 4 (Shapoorji Pallonji and Co), Covid-19 protocols have adhered and appropriate behaviour is being followed, there is no reason to stop the

"The construction activity of this essential project or a project of national importance cannot be stopped, especially when the conditions imposed by the Delhi Disaster Management

PRESS TRUST OF INDIA New Delhi, May 31

THE GOVERNMENT HAS given approval to four waitlisted firms under the production-linked incentive (PLI) scheme for domestic manufacturing of bulk drugs, an official statement said on Monday.

the PLI scheme for promotion of domestic manufacturing of critical bulk drugs Key Starting Materials (KSMs)/Drug Intermediates and Active Pharmaceutical Ingredients (APIs). It envis-

ages setting up greenfield

The Department of Phar-

maceuticals had launched

plants in four different target segments with a total outlay of Rs 6,940 crore for the period 2020-21 to 2029-30.

PLI: Govt nod to 4 firms for bulk drugs

All the 215 applications received for the 36 products spread across the four target segments were considered and appraised and selected participants duly informed, the ministry of chemicals and fertilisers said. Now, four waitlisted appli-

drawal by companies which had earlier been granted approvals, it said.

cants who are otherwise eligi-

ble have been approved

against slots vacated by with-

The companies which

have been given approval are Solara Active Pharma Science, Rajasthan Antibiotics Dhatri Lab and Vital Laboratories.

The products for which approval has been given are − 1,1 Cyclohexane Diacetic Acid, Meropenem, Ritonavir and Levofloxacin, the statement said.

"With this, a total of 46 applications with committed investment of ₹5,355.44 crore and expected employment generation of about 11,210 have been approved by the government so far under the PLI Scheme for Bulk Drugs," the ministry said.

Core sector output jumps by 56.1% in April

PRESS TRUST OF INDIA New Delhi, May 31

THE OUTPUT OF eight core sectors jumped by 56.1% in April mainly due to a low base effect and uptick in production of natural gas, refinery products, steel, cement and electricity, official data released on Monday showed.

The eight infrastructure sectors of coal, crude oil, natural gas, refinery products,

fertilisers, steel, cement and electricity had contracted by 37.9% in April 2020 due to lockdown restrictions imposed to control the spread of coronavirus infection. In March this year, the eight sectors had recorded a growth rate of 11.4%.

"This high growth rate in April 2021 is largely due to low Index base in April 2020 consequent to the low industrial production across all sectors caused by nation-

wide lockdown imposed to contain spread of Covid-19 last year," the ministry said in a statement.

According to the commerce and industry ministry data, production of natural gas, refinery products, steel cement and electricity jumped by 25%, 30.9%, 400%, 548.8% and 38.7% in April, as against (-) 19.9%, (-) 24.2%, (-) 82.8%, (-) 85.2% and (-) 22.9% in April 2020, respectively.

Gujarat industry demands restoration of oxygen supply

FE BUREAU Ahmedabad, May 31

WITH COVID-19 CASES having gone down significantly and demand for medical oxygen too falling by over 70% compared to the first week of May, trade and industry bodies in Gujarat have demanded restoring oxygen supply to industries.

As per the central government's guidelines on Covid-19, the Gujarat government had ordered all oxygen manufacturing plants during the first week of April to distribute oxygen for medical purposes only.

As a result of it, thousands of

industries including foundries, fabrication units, engineering industries, steel re-rolling mills and others across the state remained almost closed in absence of oxygen supply.

"Oxygen plays a vital role in many manufacturing industries. Though industries were allowed to function during mini-lockdown, diversion of industrial oxygen for medical purposes forced thousands of units to shut their operations. This ban translated into a huge financial loss for industries," said Natubhai Patel, president of Gujarat Chamber of Commerce and Industry (GCCI).



Phone: 080-22538561 website: www.canarabank.com REQUEST FOR PROPOSAL (RFP) FOR SELECTION OF

BOOK RUNNING LEAD MANAGERS (BRLMs)/ MERCHANT BANKERS (MBs)


Canara Bank, a leading Public Sector Bank in India, Invites "Request For Proposal" from reputed Book Running Lead Managers (BRLMs)/Merchant Bankers (MBs), who satisfy the eligibility criteria, for extending their service to the Bank as its Book Running Lead Managers (BRLMs) for the proposed QIP. The minimum requirements, eligibility criteria, procedure and formats of the details/integrity pact to be furnished by the applicants have

. Bank's Website https://www.canarabank.com/tenders.aspx Central Public Procurement Portal https://eprocure.gov.in/cppp/ Eligible and interested applicants may download the document. The duly completed application in the prescribed format with all supporting documents shall be submitted to

the above mentioned address on or before 15.06.2021 upto 4 PM The Bank will not be responsible for any postal delays. Application through email is not valid. The Bank reserves the right to accept or reject any or all the applications without

Date: 01.06.2021

GENERAL MANAGER



National Computation of the Indian Express o

financialexp.epa

By invitation only.

TATA

TATA STEEL LIMITED

Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai - 400 001, India Tel.: +91 22 6665 8282 Email: cosec@tatasteel.com Website: www.tatasteel.com CIN: L27100MH1907PLC000260

PUBLIC NOTICE - 114th ANNUAL GENERAL MEETING

This is to inform that in view of the continuing COVID-19 pandemic, the 114th Annual General Meeting ('AGM'/'Meeting') of the Members of Tata Steel Limited ('the Company') will be held on Wednesday, June 30, 2021 at 3.00 p.m. (IST), through Video Conference ('VC')/Other Audio-Visual Means ('OAVM') to transact the businesses as set out in the Notice convening the AGM. The VC/OAVM facility is provided by the National Securities and Depositories Limited ('NSDL').

This method of conducting AGM, is in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder, read with General Circulars dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021, issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') (collectively referred to as 'MCA Circulars') and Circulars dated May 12, 2020 and January 15, 2021 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circulars').

The Notice of the AGM along with the Integrated Report and Annual Accounts for the Financial Year 2020-21 ('Integrated

Report') of the Company will be available on the website of the Company at www.tatasteel.com and on the website of NSDL at

www.evoting.nsdl.com. Additionally, the Notice of AGM will also be available and may be accessed from the relevant section of

the websites of the stock exchanges i.e. BSE Limited ('BSE') and National Stock Exchange of India Limited ('NSE') where the securities of the Company are listed i.e. at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility **ONLY**. The detailed instructions with respect to such participation will be provided in the Notice convening the Meeting. In view of the current COVID-19 pandemic and to comply with the directives issued by various governmental authorities, the Company is unable to provide facility for Members to attend

and participate in the 114th AGM of the Company in person. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted

for the purpose of quorum in terms of Section 103 of the Companies Act, 2013. The Notice of the AGM along with the Integrated Report will be sent electronically to those Members whose e-mail addresses are registered with the Company / Registrars & Transfer Agent ('Registrar/RTA')/Depository Participants ('DPs'). In compliance with the SEBI Circulars, no physical copies of the AGM Notice and Integrated Report will be sent to any Member. Members who have not registered their e-mail addresses with the Company/RTA, are requested to follow the process mentioned below and register their e-mail addresses no later than 5:00 p.m. (IST) on Wednesday, June 23, 2021, so as to receive electronically (a) the Notice of AGM and Integrated Report; and (b) login ID and password for remote e-Voting.

Process for registering e-mail addresses

a. Visit the link https://tcpl.linkintime.co.in/EmailReg/Email Register.html

b. Select the name of the Company from dropdown,

c. Enter details in respective fields such as DP ID and Client ID (if shares held in electronic form)/Folio no. and Certificate no.

(if shares held in physical form), Shareholder name, PAN, mobile number and e-mail id. d. System will generate and send OTP on mobile no. and e-mail id.

e. Enter OTP received on mobile no. and e-mail id and submit.

For permanent registration of the e-mail address, Members holding shares in demat form, are requested to update the same with their DPs. Members holding shares in physical form, are requested to update the e-mail address with the RTA by writing to them at csg-unit@tcplindia.co.in.

The Company is pleased to provide remote e-Voting facility ('remote e-Voting') to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company shall also provide the facility of voting through remote e-Voting system during the Meeting. Detailed procedure for remote e-Voting before/during the AGM will form part of the Notice.

Process for updating bank account details to receive dividend

Members who have not updated their bank account details for receiving the dividend directly in their bank accounts through Electronic Clearing Service or any other means may follow the below instructions:

Members holding shares in physical

Send hard copies of the following documents to the Company's RTA, viz. TSR Darashaw Consultants Private Limited (TSR), (formerly TSR Darashaw Limited) at C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli (West), Mumbai 400 083, latest by June 4, 2021:

a. a signed request letter mentioning your name, folio number(s), complete address and following details relating to Bank Account in which the dividend is to be received

i) Name and Branch of Bank and Bank Account type;

ii) Bank Account Number & Type allotted by your Bank after implementation of Core Banking Solutions; iii) 11-digit IFSC Code.

b. Cancelled cheque in original, bearing the name of the Member or first holder, in case shares are held jointly; c. self-attested copy of the PAN Card; and

d. self-attested copy of any document (such as Aadhaar Card, Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Member as registered with the Company.

Members holding shares in demat form

Members holding shares in demat form are requested to update their Electronic Bank Mandate with their respective DPs.

The Company will dispatch the dividend warrant/Bankers' cheque/demand draft to those Members who are unable to receive the dividend directly in their bank account through Electronic Clearing Service or any other means, due to non-registration of the Electronic Bank Mandate. However, such Members may please note that the Company will be able to dispatch the dividend warrant/Bankers' cheque/demand draft only upon the lockdown restrictions are eased and upon normalization of postal services and other activities.

Tax on Dividend

May 31, 2021

Mumbai

Join us on Zoom

Pursuant to the Finance Act, 2020, dividend income is taxable in the hands of the Members w.e.f. April 1, 2020 and the Company is required to deduct tax at source ('TDS') from dividend paid to the Members at prescribed rates. To enable compliance with TDS requirements, Members are requested to complete and/or update their Residential Status, PAN, Category with their DPs or in case shares are held in physical form with the Company/RTA by sending documents through e-mail on or before Friday, June 4, 2021. The detailed process of the same is available on the website of the Company at https://www.tatasteel.com/media/13709/nsebse-2.pdf.

Tata Steel Limited Sd/-

Parvatheesam Kanchinadham Company Secretary & Chief Legal Officer (Corporate & Compliance)

TATA STEEL

ACS: 15921

Tender Notice No. DRNIKJII-remeder2021-2022 (E.) D12-50-2021. Tender No. DRNIKJIELE2021-202202 (I) Name of Work: Rajkot-Provision of occupancy sensor in AC chamber J efficies to save electrical chamber J efficies to save electrical chamber J efficies to save electrical provision of occupancy sensor in AC chamber J efficies to save electrical Approx. Coatt 1 2:280,1016- (III) Data drive for on International Confession of the Office: Divisional Railway Manager (Electrical). Western Railway, Kofni Compount, Rajcot-300 (IV Mes site particulars: views lapsa-gackii p.r.no.

निःष्पक्ष आणि निर्भिड दैनिक नवशक्ति 🍇 ૈ www navshakti co in किंमत ३ रुपये

महाराष्ट्र रेल इनफारद्रक्चर डेवलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड MAHARASHTRA RAIL INFRASTRUCTURE DEVELOPMENT CORPORATION LIMITED (महाराष्ट्र शास्त्र आणि रेले मंत्रास्य यांचा संयुक्त उच्छक) (A Joint Venture of Govt. of Maharashtra and Ministry of Railways)

Notice Inviting E- Tender E-Tender No. MRIDC/PROJ/e-TENDER/OHE/2021/108

MRIDC is inviting E-bids from the eligible bidders for the mentioned below:

MRIDC is inviting E-bids from the eligible bidders for the work mentioned below. Supply, Erection, Testing and Commissioning of 25 kV, 50 kz, Single Phase, Traction Overhead Equipment, Traction Substation, Switching Station and other associated works and the state of the control and the state of the contr

PUBLIC NOTICE

HYBRID FINANCIAL SERVICES LIMITED

(FORMERIN KNOWN AS MAFATLAL FINANCE COMPANY LIMITED)

CIN NO. 1999999MH 1989P (104427 L)

1	Extract of the Statement of Audited Fir	inancial Results for the Quarter and Year Ended 31st March 2021						
			Standalone			Consolidated		
Sr. No.	Particulars	Quarter Ended 31/03/2021 (Audited)	Quarter Ended 31/03/2020 (Audited)	Year Ended 31/03/2021 (Audited)	Quarter Ended 31/03/2021 (Audited)	Quarter Ended 31/03/2020 (Audited)	Year Ended 31/03/2021 (Audited)	
1)	Total income from Operations and Others	80.50	30.35	160.77	118.51	67.82	361.80	
2)	Net Profit for the Period/Year before Exceptional Items and Tax	48.36	3.19	79.69	45.62	(1.51)	109.82	
	Exceptional Items	-	-	60.92	-	-	60.92	
4)	Net Profit/(Loss) for the Period/Year after Exceptional Items and before Tax	48.36	3.19	18.77	45.62	(1.51)	48.90	
5)	Tax Expense	_	-	-	9.21	3.71	9,21	
6)	Net Profit/(Loss) for the Period/Year after Tax	48.36	3.19	18.77	36.41	(5.22)	39.69	
7)	Other Comprehensive Income (OCI) Remeasurement of Gains / (Losses) on non Current Investments	0.55	(0.78)	1.66	(130.20)	(450.03)	627.32	
8)	Total Comprehensive Income/(Loss) for the Period/Year [Comprising of Profit/(Loss) for the Period/Year (after tax) and other Comprehensive income/(Loss) (after tax)]	48.91	2.41	20.43	(93.79)	(455.25)	667.01	
	Paid up Equity Share Capital of Rs. 5 each	1,471.81	1,471.81	1,471.81	1,471.81	1,471.81	1,471.81	
1 '	Reserves excluding Revaluation Reserves as per the Audited Balance Sheet	(1,270.08)	(1,330.51)	(1,270.08)	950.89	302.85	950.89	
11)	Earnings per share: (a) Basic	0.16 (not	0.01 (not	0.06	0.12 (not	(0.02) (not	0.13	
	(b) Diluted	annualised) 0.16 (not annualised)	annualised) 0.01 (not annualised)	0.06	annualised) 0.12 (not annualised)	annualised) (0.02) (not annualised)	0.13	

Note: The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the Quarter and Year Ended 31st March 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format oil the Audited Financial Results for the Quarter and Year Ended 31st March 2021 are available on the Stock Exchange Websites

Place: Mumbai Date: 31st May 2021

By order of the Board For HYBRID FINANCIAL SERVICES LIMITED

PUBLIC NOTICE

SMT. MERNAKSHI ALAS MINAKSHI KABIR ZARIWALA a member of Milestone Co-operative Housing Society Ltd., having address Loc. Complex Road No. 3, Dahisar (East), Mumbai – 400 068 and holding fits No. A/603 in the building of the society died on 17/11/2020 without making any nomination.

nomination. The society hereby invites claims or objections from heir / heirs or other claims of objections from heir / heirs or other claims of objections from heir / heirs or other claims of objections to the transfer of the sade shares and interes of the deceased member in the capital / property of the society within a period of 15 days from the publication of the notice with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims / objections for the acquiring of shares and interest of the deceased member in the capital property of the society.

the capital property of the society.

If no claims/bijections are received within the period prescribed above, the society shall be froe to acquire and deal with the shares and interest of the dace as a G me the F in T in the capital/property of the society and the same shall vest in the society. The claims/objections if any received by the society within the society, within the society of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the Byel-aws of the society shall be dealt with in the manner provided under the Byel-aws of the society.

FOR MILESTONE CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED

Sd/- Sd/-Hon. Secretary / Chairman Place: Mumbai Date: 01.06.2021

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN TO THE
GENERAL PUBLIC AT LARGE that our
Carter, DR. SUSHI, SAHA, who was in
possession to the control of the control o

SHAH FAMILY IRUSI under any circumstances adversely or otherwise or has afreedy carried out or is going to carry out any transaction, is hereby called upon to intimate to the undersigned within 15 days from the date of publication hereof, and to produce/handover the said Original Deed of Settlement to DR. SUSHIL SHAH, failing which, the said Original Deed of Settlement in respect of SUSHIL SHAH FAMILY TRUST shall be freated as missing foreover and DR. n respect of SUSHIL Shann ranner, thall be treated as missing forever and D SUSHIL SHAH shall execute a Duplica and of Sattlement dated 11th August 202

DES PCS TECHNOLOGY LIMITED

EXTRACTS OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2021

				Consolidated			
			Quarter ended	1	Financial Year Ended		
			31.12.2020	31.03.2020	31.03.2021	31.03.2020	
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited	
1	Total Income from Operations	64.83	68.11	86.65	282.95	426.35	
2	Net Profit / (Loss) for the period before tax	(26.77)	68.75	(96.22)	83.81	(531.08)	
3	Net Profit / (Loss) for the period after tax	(31.63)	67.12	(94.80)	44.93	(528.39)	
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(33.37)	66.87	(90.31)	42.44	(531.07)	
5	Equity Share Capital	2,095.07	2,095.07	2,095.07	2,095.07	2,095.07	
6	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	NA	NA.	NA	NA	NA	
7	Basic & Diluted Earnings Per Share (of Rs.10/-each) (not annualised *) (before extraordinary items)	(0.15)*	0.32	(0.45)*	0.21*	(2.52)*	

ı	SN	Particulars	Standalone				
l			Qua	Quarter ended			ear Ended
l			31.03.2021	31.12.2020	31.03.2020	31.03.2021	31.03.202
l			Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
l	1	Total Income from Operations	64.10	66.87	85.20	278.69	421.1
l	2	Profit before tax	(26.90)	67.63	(97.25)	80.59	(533.44
I	3	Profit after tax	(31.67)	66.30	(94.73)	42.70	(529.6)

- The figures of the last quarter are the balancing figures in respect of full financial year and to date figurespective financial year.
- Operations*
 The Company adopted indian Accounting Standards (Ind-AS) from April 1, 2017 and accordingly these financial results ha prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the IND-AS 34 infentior Financial Represented under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder and other acc principles generally accepted in India. Financial for the quarter have been prepared in accordance with the recognit measurement principles (Ind-AS) 34.
- The Financials Results (Standalone and Consolidated) have been prepared in accordance with principles of Indian Accoul Stathdard (IndAS) as specified by ICAI & section 133 of The Companies Act 2013.
- Standard (nAS) as specified by UA.6 8 section 133 of The Companies Ad 2013.

 PSC Standarding UA.80, now of the shally owned stabilistics of the company stands dissolved and its existence comes by a six in the 18 beamber 2010 as as in the 18th December 2010 as as per the certification of Disposition issued by the submitted of the Stand of New Jerrey (U.8 ver of this, the considered Statement of Pfilind class Account of the Company for the period ended 31 tell March 2020 (pre-financial) and the period classification of the Standard Statement of Pfilind class Account deliver the period ended 31 tell March 2020 (pre-financial) and the period ended 31 tell March 2020 (pre-financial) and the period of the Standard Standard Classification of the Company for the period ended 31 tell March 2020 (pre-financial) and the standard Classification of the Company for the period ended and the Standard Standard Classification (pre-financial) and the standard Classification of the Company for t
- intendia all instruments and is exceptional literals. The fields and fairness that approved the Code on Social Security, 2020 which would impact the contributions by the contributions by the contribution by the contribution by the contribution of the code of
- statements. The Company has taken into account the possible impacts of COVID-19 in preparation of the financial statements, includir limited to its assessment of liquidity and going concern assumption, recoverable values of its financial and non-financial immated no revenue and no cost budgets in respect of fise for price or protections and impact on extense and no cost budgets in respect of fise of price or protects and impact or leaves. The Company in intense of certain extense is sources of information including reliable credit reports, economic forecasts and industry report intense and certain extense is sources of information including reliable credit reports, economic forecasts and industry reports and certain extense is of the intense financial statements and expects to recover the carrying amount of its assistances and company in the certain process of the intense financial statements may differ from that estimated as at the date of approval of the interim financial statements may differ from that estimated as at the date of approval of the interim



Tel. Nos. 28969077 / 28969079 r ax: 28969079 e mait: not emoceloank.in

DEMAND NOTICE

(In pursuance with section 13(2) of the SARFAESI Act, 2002)

MODEL CO-OP. BANK LTD. has sanctioned loans to the following Borrowers which are secured by creating equitable-legal mortgage/registere mortgage of the following properties in favour of Bank. The repayment of the respective loans are irregular and the Borrowal Accounts have bee classified as NPA in accordance with directions and guidelines of Reserve Bank of India.

MODEL CO-OP. BANK LTD. has therefore invoked its rights uf s 13 (2) of SARFAESI ACT, 2002 and called upon the Borrowers and Guarantor to repay the respective total custanting's within 60 days from the date of demand notice issued to them in pursuance to

Rule 3 of Security Interest (Enforcement) Rule 2002. Notices through RAD issued to the Borrowers and Guarantors under section 13 (2) of the SARFAESI Act, 2002 at the addresses as provided to the Bank, have been returned undelivered with reasons "unclaimed/left/incomplete

address". The Borrowers and Guarantors have thus not acknowledged the receipt of the notice.					
Sr. No.	Borrower Name, A/c No. & Branch	Guarantor/s Name	Description of Secured Assets	Outstanding dues as per Demand Notice & NPA Date	Date of Demand Notice
1	M/s. Maru Sales Prop. Mrs. Jayshree Shailesh Maru 1301/01, 3002/05 & 3002/06 Virar Br.	Mr. Kantilal K. Charania Mr. Venkatesh Mahadev Naik Mr. Shailesh Palji Maru Mr. Paljibhai Lakha Maru	a) Hypothecation of stocks & Book Debts. b) Equitable Mortgage of Filat No.101, Plot No.174, New Omkar CHS Ltd, P.P. Marg, Chanakya Chowk, Virat Nagar, Virar (West), Palghar- 401303 owned by Mr. Paljibhai Lakha Maru.	Rs. 25,03,760/- 19.03.2021	30.04.2021
2	Mr. Kuldip Kumar Govind Deshpande & Mrs. Rupashree Kuldip Kumar Deshpande 3002/406 Mulund Br.	Mr. Rohit Sambhaji Surve Mr. Shirish Arun Deshpande	Equitable Mortgage of Unit No.212, 2nd Floor, Bullding No. D-8. Bhoom World Industrial Complex, Survey Nos.72/2/A, Mumbai Nasik Road, Village Filmplas, Talathi Saja Wehele, Taluka Bhiwand, Dist, Thaathe -421 302 owned by Mr. Kuldip Kumar Govind Deshpande & Mrs. Rupashree Kuldip Kumar Deshpande.	Rs. 23,66,059/- 12.03.2021	30.04.2021
3	Mr. Deepak Babruvan Giri & Mr. Dhiraj Babruvan Giri 3002/07 Bhiwandi Br.	Mr. Sansar Kartar Singh Mr. Suraj Sahibsingh Dhatwalia Mrs. Poonam Deepak Giri	Equitable Mortgage of Unit No. 4, Ground Floor, RCC Building No. 8, Harmony Industrial Estate, Survey Nos.43/3,44/1/1, Village Pimpalgaon, Taluka Bhiwandi, Dist.Thane owned by Mr. Deepak Babruvan Giri.	Rs. 28,41,759/- 30.03.2021	30.04.2021

The above Borrower's and Guarantors are advised to make the repayment of their respective outstanding dues as per demand notice with further interest as applicable within period of 60 days from the date of issuance of this notice wit s 120, failing which further steps will be taken after expiry of 60 days in recovery of the Bank's dues, as per provisions of Securifization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Securify Interest Act, 2002 vis a vis Bulles.

You are also put to notice that in terms of Sec. 13(13) of the above Act, you shall not transfer by sale, lease, or create third party right in the above acid second diseels.

1 TATA

TATA STEEL LIMITED

Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai - 400 001, India Tel: +91 22 6665 8282 Email: cosec@tatasteel.com CIN: L27100MH1907PLC000260

PUBLIC NOTICE - 114th ANNUAL GENERAL MEETING

This is to inform that in view of the continuing COVID-19 pandemic, the 114th Annual General Meeting (AGM?/Meeting) of the Members of Tata Steel Limited (The Company) will be held on Wednesday, June 30, 2021 at 3.00 p.m. (IST), through Video Conference (VC)(Other Audio-Visual Means (OAWI) to transact the businesses as set out in the Notice convening the AGM. The VC/OAVM facility is provided by the National Securities and Depositories Limited (NSDL').

This method of conducting AGM, is in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder, read with General Circulars dated April 8, 2020, April 13, 2020. May 5, 2020 and January 13, 2021, issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) (collectively referred to as "MCA Circulars") and Circulars dated May 12, 2020 and January 15, 2021 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI Circulars).

The Notice of the AGM along with the Integrated Report and Annual Accounts for the Financial Year 2020-21 (*Integrated Report') of the Company will be available on the website of the Company at <a href="https://www.tevsing.nsd.com/Additionally.the Notice of AGM will also be available and may be accessed from the relevant section of the websites of the stock exchanges i.e. BSE Limited (*BSE*) and National Stock Exchange of India Limited (*NSE*) where the securities of the Company are listed i.e. at www.bseindia.com and www.nseindia.com respectively.

Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility ONLY. The detailed instructions with respect to such participation will be provided in the Notice convening the Meeting. In view of the current COVID-19 pandemic and to comply with the directives issued by various governmental authorities, the Company is unable to provide facility for Members to attend and participate in the 114° AGN of the Company in person. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of quorum in terms of Section 103 of the Companies Act, 2013.

The Notice of the AGM along with the Integrated Report will be sent electronically to those Members whose e-mail addresses are registered with the Company I Registrars & Transfer Agent (Registrar/RTA*)/Depository Participants (DPs*). In compliance with the SEBI Circulars, no physical copies of the AGM Notice and Integrated Report will be sent to any Member. Members who have not registered their e-mail addresses with the Company/RTA, are requested to follow the process mentioned below and register their e-mail addresses no later than 5:00 p.m. (IST) on Wednesday, June 23, 2021, so as to receive electronically (a) the Notice of AGM and Integrated Report; and (b) login ID and password for remote e-Voting.

Process for registering e-mail addresses

- a. Visit the link https://tcp.linkintime.co.in/EmailRegi/Email Register.html
 b. Select the name of the Company from dropdown,
 c. Enter details in respective fields such as DP ID and Client ID (if shares held in electronic form)/Folio no. and Certificate no.
 (if shares held in physical form), Shareholder name, PAN, mobile number and e-mail id.
- d. System will generate and send OTP on mobile no. and e-mail id.
- e. Enter OTP received on mobile no. and e-mail id and submit.

For permanent registration of the e-mail address, Members holding shares in demat form, are requested to update the same with their DPs. Members holding shares in physical form, are requested to update the e-mail address with the RTA by writing to them at csg-unit@tcplindia.co.in.

The Company is pleased to provide remote e-Voting facility ('remote e-Voting') to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company shall also provide the facility of voting through remote e-Voting system during the Meeting. Detailed procedure for remote e-Voting before/during the AGM will form part of the Notice.

Process for updating bank account details to receive dividend

Members who have not updated their bank account details for receiving the dividend directly in their bank accounts through Electronic Clearing Service or any other means may follow the below instructions:

shares in physical form	Limited (TSR), (formerly TSR Darashaw Limited) at C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Man Vikhroli (West), Mumbai 400 083, latest by June 4, 2021:
	 a. a signed request letter mentioning your name, folio number(s), complete address and following detail relating to Bank Account in which the dividend is to be received
	i) Name and Branch of Bank and Bank Account type;
	ii) Bank Account Number & Type allotted by your Bank after implementation of Core Banking Solutions;
	iii) 11-digit IFSC Code.
	b. Cancelled cheque in original, bearing the name of the Member or first holder, in case shares are held jointly
	c. self-attested copy of the PAN Card; and
	d. self-attested copy of any document (such as Aadhaar Card, Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Member as registered with the Company.
Members holding shares in demat	Members holding shares in demat form are requested to update their Electronic Bank Mandate with their respective DPs

dividend directly in their bank account through Electronic Clearing Service or any other means, due to non-registration of the Electronic Bank Mandate. However, such Members may please note that the Company will be able to dispatch the dividend warrant/Bankers' cheque/demand draft only upon the lockdown restrictions are eased and upon normalization of postal services

May 31, 2021

Pursuant to the Finance Act, 2020, dividend income is taxable in the hands of the Members w.e.f. April 1, 2020 and the Company Pursuant to the I-mance Act, 2020, dividend income is taxable in the hands of the Members we.et. April 1, 2020 and the Company is required to deduct tax at source (TDS) from dividend paid to the Members at prescribed rates. To enable compliance with TDS requirements, Members are requested to complete and/or update their Residential Status, PAN, Category with their DPs or in case shares are held in physical form with the Company/RTA by sending documents through e-mail on or before Friday, June 4, 2021. The detailed process of the same is available on the website of the Company at https://www.tatasteel.com/media/13709/insebse-2.pdf.

Tata Steel Limited

Sd/Parvatheesam Kanchinadham
Company Secretary &
Chief Legal Officer (Corporate & Complia
ACS: 15921

TATA STEEL

THE CITY

Trial run for Metro Line 2A and 7 flagged off

EXPRESS NEWS SERVICE MUMBAI, MAY 31

A TRIAL run of the first phase of Metro Line 2A and 7, the 20-km stretch from Dhanukarwadi (Kamraj Nagar) and Aarey colony in the western suburbs in Mumbai, was flagged off on Monday by Chief Minister Uddhav Thackeray, Deputy CM Ajit Pawar and other ministers with MMRDA Commissioner R A Rajeev.

The entire 35-km stretch will be commissioned in two phases. While the first phase of 19.7 km from Charkop depot Dahanukarwadi to Aarey will be done by October 2021, the remaining stretch will be complete by January 2022.

It is expected that both the lines will be operational and open to the public from January 2022.

According to MMRDA officials, the 85 per cent indigenous metro train coaches will be driverless and will operate with the



The Kalyan Durgadi bridge was opened on Monday. Deepak Joshi

most modern signalling system. However, for the initial period drivers will be present in the coaches.

Once both the lines are operational, it will ease traffic on the western express highway while 10-15 per cent of traffic from railways will also be eased, according to MMRDA.

"This is a historic moment for us. We have achieved a milestone wherein within four to five months we will be able to open the metro line for the public. Initially the trial will go on for four to five months. The initial test run will be conducted by the

BEML, which has manufactured the coaches. After that, Research Designs & Standards Organisation (RDSO) will be offered the trains for two months of testing. After documentation is complete, it will be submitted to the Commissioner Railway Safety, and after certification we

will be able to open the lines for the public," said MMRDA Commissioner Rajeev during the inaugural ceremony.

He said that BEML will send 10 trains by October. Each train set will have six coaches, with each coach having capacity of 380 persons.

The Metro stretch from Charkop Depot to Aarey will cover 18 stations --- including nine stations of Line 2A (10.5 km) and nine of Line 7 (9.2 kms). The trial run will be from Aarey station of Line 7 till Charkop Depot via Dahisar (E) station.

The CM also performed bhoomi pujan of an elevated road and vehicular underpass to connect Terminal 1 (T1) and Terminal 2 (T2) of the international airport.

These two projects are meant to improve the entry/exit points from the Western Express Highway towards Mumbai airport.


Thackeray also e-inaugurated one arm of Rajnoli flyover and Durgadi flyover on Bhiwandi-Kalyan road.

The MMRDA designed, constructed and completed balance work of a six-lane bridge across Ulhas creek near Durgadi Fort on the Bhiwandi–Kalyan additional Road on NH-222.

Mumbai Metro Line 2A and 7 were sanctioned by the Maharashtra government on October 6, 2015, and bhoomi pujan was performed by Prime Minister Narendra Modi on October 11, 2015. The entire project cost is Rs 12,000 crore.

The MMRDA was supposed to start commercial operations in December 2020, but the work was affected by the Covid-19 lockdown.

Later, when the work resumed, the deadline for starting the trail run was set for March 2021. However, it got postponed to May 31.



adani Electricity

ADANI ELECTRICITY MUMBAI LIMITED

Registered Office: Adani House, 56, Shrimali Society, Nr. Mithakhali Six Roads, Navrangpura, Ahmedabad, Gujarat 380009, India. Website: www.adanielectricity.com CIN: U74999GJ2008PLC107256

NOTICE	INVITING	TENDER
--------	----------	--------


NIT No.	Brief Works Description	Estimated Cost (INR, Lakhs)	Cost of EMD (INR, Lakhs)	Prebid Meeting Date	Due Date & Time of Submission	Date & Time of Bid Opening
AEML/MDB/ 2021-22/32	Charging Infrastructure of Electric Vehicle: Supply, Installation, Testing, Commissioning, Integration, Operation and Maintenance of Electric Vehicle Supply Equipment (EVSE), Charging Point Management System (CPMS) and Mobile App	16200	1. For Part I - EV Slow Charging Station - Rs. 10 Lacs 2. For Part II - EV Fast Charging Station - Rs. 30 Lacs	15.06.2021 12:00 hrs	30.06.2021 16:00 hrs	01.07.2021 12:00 hrs
AEML/MDB/ 2021-22/33	Providing Image Analytics Solutions with OCR (Optical Character Recognition) Facility to Access Meter Cabin Health	150	1.5	07.06.2021 11:30 hrs	21.06.2021 16:00 hrs	22.06.2021 16:00 hrs

All Materials & Services will be as per Adani Electricity Mumbai Limited Specifications / BOQ All Prebid Meeting will be done electronically / telephonically due to the COVID-19 restrictions.

For details with respect to Service / Material, Qualifying Requirement, Terms & Conditions, Services / Submission of Tender Documents, etc., please visit our website :- www.adanielectricity.com -->Open Tenders, The Tender document will be available on the above link by 01* June 2021. Tenderer must submit their bids online / electronically. Vendor should visit the website www.adanielectricity.com for any Corrigendum / Amendments; no separate

information regarding Corrigendum will be published in the newspapers.

Central Procurement Group



Anant Goenka Executive Director

Indian Express Group

Vandita Mishra **National Opinion Editor** The Indian Express

Watch the conversation on indianexpress.com and hotstar











Exclusive Media Partner







Join us on Zoom

By invitation only.

May 31, 2021 Mumbai



TATA STEEL LIMITED Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street,

Fort, Mumbai - 400 001, India Tel.: +91 22 6665 8282 Email: cosec@tatasteel.com Website: www.tatasteel.com

PUBLIC NOTICE – 114th ANNUAL GENERAL MEETING

CIN: L27100MH1907PLC000260

This is to inform that in view of the continuing COVID-19 pandemic, the 114th Annual General Meeting ('AGM'/'Meeting') of the Members of Tata Steel Limited ('the Company') will be held on Wednesday, June 30, 2021 at 3.00 p.m. (IST), through Video Conference ('VC')/Other Audio-Visual Means ('OAVM') to transact the businesses as set out in the Notice convening the AGM. The VC/OAVM facility is provided by the National Securities and Depositories Limited ('NSDL').

thereunder, read with General Circulars dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021, issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') (collectively referred to as 'MCA Circulars') and Circulars dated May 12, 2020 and January 15, 2021 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circulars'). The Notice of the AGM along with the Integrated Report and Annual Accounts for the Financial Year 2020-21 ('Integrated

Report') of the Company will be available on the website of the Company at www.tatasteel.com and on the website of NSDL at

www.evoting.nsdl.com. Additionally, the Notice of AGM will also be available and may be accessed from the relevant section of

This method of conducting AGM, is in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made

the websites of the stock exchanges i.e. BSE Limited ('BSE') and National Stock Exchange of India Limited ('NSE') where the securities of the Company are listed i.e. at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility **ONLY**. The detailed instructions with respect to such participation will be provided in the Notice convening the Meeting. In view of the current COVID-19 pandemic and to comply with the directives issued by various governmental authorities, the Company is unable to provide facility for Members to attend and participate in the 114th AGM of the Company in person. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted

The Notice of the AGM along with the Integrated Report will be sent electronically to those Members whose e-mail addresses are registered with the Company / Registrars & Transfer Agent ('Registrar/RTA')/Depository Participants ('DPs'). In compliance with the SEBI Circulars, no physical copies of the AGM Notice and Integrated Report will be sent to any Member. Members who have not registered their e-mail addresses with the Company/RTA, are requested to follow the process mentioned below and register their e-mail addresses no later than 5:00 p.m. (IST) on Wednesday, June 23, 2021, so as to receive electronically (a) the Notice of AGM and Integrated Report; and (b) login ID and password for remote e-Voting.

Process for registering e-mail addresses

a. Visit the link https://tcpl.linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html

for the purpose of quorum in terms of Section 103 of the Companies Act, 2013.

- b. Select the name of the Company from dropdown,
- c. Enter details in respective fields such as DP ID and Client ID (if shares held in electronic form)/Folio no. and Certificate no. (if shares held in physical form), Shareholder name, PAN, mobile number and e-mail id.
- d. System will generate and send OTP on mobile no. and e-mail id.
- e. Enter OTP received on mobile no. and e-mail id and submit.

For permanent registration of the e-mail address, Members holding shares in demat form, are requested to update the same with their DPs. Members holding shares in physical form, are requested to update the e-mail address with the RTA by writing to them at csg-unit@tcplindia.co.in.

The Company is pleased to provide remote e-Voting facility ('remote e-Voting') to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company shall also provide the facility of voting through remote e-Voting system during the Meeting. Detailed procedure for remote e-Voting before/during the AGM will form part of the Notice.

Process for updating bank account details to receive dividend

Members who have not updated their bank account details for receiving the dividend directly in their bank accounts through Electronic Clearing Service or any other means may follow the below instructions:

Members holding shares in physical

Send hard copies of the following documents to the Company's RTA, viz. TSR Darashaw Consultants Private Limited (TSR), (formerly TSR Darashaw Limited) at C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli (West), Mumbai 400 083, latest by June 4, 2021:

- a. a signed request letter mentioning your name, folio number(s), complete address and following details relating to Bank Account in which the dividend is to be received
- i) Name and Branch of Bank and Bank Account type;
- ii) Bank Account Number & Type allotted by your Bank after implementation of Core Banking Solutions; iii) 11-digit IFSC Code.
- b. Cancelled cheque in original, bearing the name of the Member or first holder, in case shares are held jointly; c. self-attested copy of the PAN Card; and
- d. self-attested copy of any document (such as Aadhaar Card, Driving License, Election Identity Card,

Members holding shares in demat form

Members holding shares in demat form are requested to update their Electronic Bank Mandate with their

The Company will dispatch the dividend warrant/Bankers' cheque/demand draft to those Members who are unable to receive the dividend directly in their bank account through Electronic Clearing Service or any other means, due to non-registration of the Electronic Bank Mandate. However, such Members may please note that the Company will be able to dispatch the dividend warrant/Bankers' cheque/demand draft only upon the lockdown restrictions are eased and upon normalization of postal services and other activities.

Passport) in support of the address of the Member as registered with the Company.

Tax on Dividend

Pursuant to the Finance Act, 2020, dividend income is taxable in the hands of the Members w.e.f. April 1, 2020 and the Company is required to deduct tax at source ('TDS') from dividend paid to the Members at prescribed rates. To enable compliance with TDS requirements, Members are requested to complete and/or update their Residential Status, PAN, Category with their DPs or in case shares are held in physical form with the Company/RTA by sending documents through e-mail on or before Friday, June 4, 2021. The detailed process of the same is available on the website of the Company at https://www.tatasteel.com/media/13709/nsebse-2.pdf. **Tata Steel Limited**

Sd/-Parvatheesam Kanchinadham Company Secretary & Chief Legal Officer (Corporate & Compliance)

ACS: 15921

TATA STEEL

औषधांच्या निमित्ताने फसवणूक करणारी टोळी ॲंटकेत

सोमवारी आंदोलन केले.

राज्यभरात आंतरवासिता विद्यार्थ्यांनी

मुंबई : दुर्धर आजारांसह पाळीव प्राण्यांसाठी लागणाऱ्या औषधांच्या निमित्ताने फसवणाऱ्या आंतरराज्य टोळीला चेंबूर पोलिसांनी अटक केली. या टोळीचा प्रमुख नायजेरियन तरुण असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही टोळी समाजमाध्यमांवर फसव्या जाहिराती देऊन नागरिकांना लक्ष्य करत असे. दुर्धर आजार बरे करणारी 'हर्बल पावडर' किं वा पाळीव प्राण्यांच्या आजारांवरील परदेशी औषधे स्वस्तात उपलब्ध असल्याचे या जाहिरातींमध्ये नमूद केलेले असे. हरियाणा येथील नफीस अहमद मोहम्मद युनूस खान यांनी जाहिरात पाहून आरोपींना संपर्क साधला. त्यांना आपल्या पाळीव प्राण्यासाठी औषध हवे होते. टोळीने त्यांच्याकडून एक लाख ७० हजार रुपये उकळले. ही रक्कम टोळीने चेंबूर येथील बँक खात्यात जमा करण्यास खान यांना सांगितले होती पैसे देऊनही औषध न मिळाल्याने खान यांनी चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याआधारे पोलिसांनी हुसेन शेख, त्रिजुगीलाल कुर्मी, सलीम शेख या तिघांना अटक केली

'रूपी'च्या प्रशासकीय मंडळास तीन महिन्यांची मुदतवाढ

पुणे : आर्थिक संकटात सापडलेल्या रुँपी को-ऑप बँकेच्या प्रशासकीय मंडळाला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने घातलेले निर्बंध आता ३१ ऑगस्टपर्यंत वाढविले आहेत. मोठ्या प्रमाणात कर्जवसुली आणि खर्चामध्ये कपात केल्याने रूपी बँकेचा पाच वर्षांतील एकूण नफा ७०.७० कोटी रुपये झाला आहे. बॅकेने पाच वर्षांत २६३.९३ कोटी रुपयांची कर्जवसुली केली आहे. त्यासाठी परिणामकारक उपाययोजना केल्या असून बँकेच्या कर्जबुडव्यांची नावे अन्य बॅकांना कळवली आहेत. वैधानिक लेखापरीक्षण तसेच रिझर्व्ह बँकेच्या तपासणीत कोणताही गंभीर शेरा नाही, असे बँकेतर्फे सांगण्यात

छायाचित्रकारासह नऊ जणांविरोधात बलात्काराचा गुन्हा

मुंबई: प्रसिद्ध छायाचित्रकारासह बॉलीवूडशी संबंधित नऊ जणांविरोधात वांद्रे पोलिसांनी बलात्कार, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवला. २८ वर्षीय मॉडेलच्या तक्रारीवरून ही कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले. छायाचित्रकाराने २०१२ ते २०१९ या कालावधीत विविध प्रलोभने दाखवत अनेकदा शारीरिक अत्याचार केले. त्यासोबत अन्य आठ जणांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप मॉडेलने तक्रारीत केला आहे. अन्य आरोपींमध्ये चित्रपट निर्माता, निर्मात्याचा मुलगा, टॅलेंट मॅनेजर आदींचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.

CIN: U65910KL1998PLC012154

लस साठेबाजीचा खासगी केंद्रांना फायदा

१८ ते ४४ वयोगटातील साडेतीन लाख जणांचे लसीकरण

शैलजा तिवले, लोकसत्ता

मृंबई: लशींच्या अपुऱ्या साठ्यामुळे राँज्य सरकारने १८ ते ४४ वयोगटातील मोफत लसीकरण स्थगित केले असले तरी खासगी रुग्णालयांनी मात्र याचा चांगलाच फायदा घेतला आहे. या रुग्णालयांनी मोठ्या प्रमाणात लससाठेबाजी केल्याने खासगी लसीकरण केंद्रांची संख्या राज्यात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी १५ दिवसांत १८ ते ४४ वयोगटातील सुमारे साडेतीन लाखाहून अधिक जणांचे लसीकरण झाले आहे.

केंद्राकडून लशींचा साठा पुरेसा येत नसल्याने ४५ वर्षांवरील सुमारे २२ लाख नागरिक दुसऱ्या मात्रेच्या प्रतीक्षेत असल्याने राज्य सरकारने १ मे पासून सुरू केलेले १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण १२ मेपासून स्थगित केले.

या वयोगटाच्या लसीकरणासाठी खरेदी केलेल्या लशींपैकी सुमारे साडेतीन लाख लशींच्या साठा राज्य ४५ वर्षावरील वयोगटासाठी उपलब्ध करून दिला.



समता प्रतिदिन ४० हजारांवर

राज्य सरकारने १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण स्थिगत केले तेव्हा मुंबई (४ हजार), रायगड (६००) आणि ठाणे (२ हजार) या तीन जिल्ह्यांमध्ये दरदिवशी सुमारे सहा हजारांहून अधिक लसीकरण केले जात होते. परंतु गेल्या १५ दिवसांत लसीकरणाची क्षमता प्रतिदिन जवळपास ४० हजारांवर गेली आहे. १२ मे पर्यंत राज्यात या वयोगटातील ६ लाख ३४ हजार ५७० जणांनी पहिली मात्रा घेतली होती. ३० मे रोजी याच वयोगटातील लस घेतलेल्यांची संख्या १० लाख ३८९ वर गेली आहे. लस घेणाऱ्यांची संख्या जवळपास ५७ टक्क्यांनी वाढली आहे. ४५ वर्षांपुढीलही नागरिकांचे येथे लसीकरण सुरू असून ही आकडेवारी याहून अधिक आहे. मात्र त्याच वेळी राज्याला लसीकरणांचा पुरेसा साठा मिळतं नसल्याने आरोग्य, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि ४५ वर्षांपुढील पहिली आणि दुसरी मात्रा मिळून प्रतिद्विन केवळ ४० हजार जणांचे लसीकरण केले जात आहे.

परंतु याच वेळी केंद्राने खासगी मात्र खासगी रुग्णालयांनी रुग्णालयांना लस खरेदी करण्यास वेळेआधीच साठा करून नफेखोरी मुभा देण्याचे धोरण स्वीकारल्यामुळे करत लसीकरणही सुरू केले.

केंद्रांमध्ये वाढ

१२ मे पासून मुंबईसह ठाणे आणि रायगडमध्येही काही खासगी रुग्णालयांनी लसीकरण सुरू केले. आठच दिवसांमध्ये पुणे, औरंगाबाद येथेही या वयोगटातील नागरिकांचे खासगी लसीकरण सुरूझाले. तर ३० मेपर्यंत खासगी लसीकरण केंद्राची संख्या दूपटीहून अधिक वाढली असून आता सांगली, सातारा, नाशिक, नागपूर, सोलापूर, अहमदनगर, जळगाव, पालघर, बुलढाणा या जिल्ह्यांमध्येही खासनी लसीकरण केंद्रे सुरूझाली आहेत. मुंबईत सुरुवातीला रिलायन्स आणि नानावटी या दोन रुग्णालयात खासगी लसीकरण सुरू होते. आता कोहिनूर, अपोलो, कोकिळाबेन, क्रिटिकेअर. बॉम्बे. बीएसईजी एमजी रूग्णालय, क्लाऊड नाईन मॅटरनिटी राजणालय, फोर्टिस, होली स्पिरिट, जसलोक, हिंदुजा (खार आणि माटुंगा), रहेजा, सुराना, सुश्रुत अशी खासगी लसीकरण सुरू करण्यात आले आहे. खासगी केंद्राची संख्या १५ दिवसांत दोन

वरून थेट १३ वर गेली आहे.

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: राज्यातील करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येतील घट कायम आहे. गेल्या अडीच महिन्यांतील सर्वांत कमी म्हणजे १५ हजार ७७ नव्या करोनाबाधितांची नोंद सोमवारी झाली. याआधी १५ मार्च रोजी १५ हजार ५१ नवीन बाधितांची नोंद झाली होती. सोमवारी ३३ हजार रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले. दिवसभरात १८४ जणांचा मृत्यू झाला. सध्या राज्यात दोन लाख ५३ हजार ६७ रुग्ण उपचाराधीन आहेत.

मुंबईत ६७६ नवे रुग्ण,

२९ जणांचा मृत्यू मुंबईतील करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून सोमवारी दैनंदिन रुग्णसंख्या कमालीची घटली. सोमवारी मुंबईत ६७६ नव्या रुग्णांची नोंद तर २९ रुग्णांचा मृत्यू झाला.

सोमवारी ६७६ नव्या रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण बाधितांची संख्या ७ लाख ६ हजार २५१ झाली आहे. तर मृतांची एकूण संख्या १४ हजार ८८४ झाली आहे. एका दिवसात ५ हजार ५७० रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत ६ लाख ६६ हजाराहून अधिक म्हणजेच ९४ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या २२ हजार ३९० उपचाराधीन रुग्ण आहेत.

राज्यात अडीच महिन्यांतील मोठी रुग्णघट

रविवारी १७ हजार ८६५ चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी समारे ३.७८ टक्के नागरिक बाधित आढळले आहेत. आतापर्यंत ६२ लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. रुग्ण दुपटीचा कालावधीही ४३३

दिवसांवर पोहोचला आहे. ठाणे जिल्ह्यात आणखी ५१२ बाधित ठाणे : ठाणे जिल्ह्यात सोमवारी

५१२ करोना रुग्ण आढळून आले. तर ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या तीन महिन्यांतील ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५ लाख १६ हजार ३६४ करोनाबाधित आढळले असून ९ हजार २४८ जणांचा मृत्यू झाला आहे. कल्याण डोंबिवलीत १२७, ठाणे ११२, ठाणे ग्रामीण ८५, मीरा भाईंदर ७१, नवी मुंबई ५७, बदलापूर २६, उल्हासनगर १७, अंबरनाथ १४ आणि भिवंडीत तीन रुग्ण आढळून आले. तर कल्याण डोंबिवलीत सर्वाधिक म्हणजे १८ जणांचा मृत्यू झाला आहे.



दहावी-बारावीच्या परीक्षेची तुलना नको!

सुरक्षेच्या दृष्टीने परीक्षा रद्दः राज्य सरकारचा उच्च न्यायालयात दावा

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची तुलना होऊ शकत नाही. बुद्धी, समज, सामाजिक भान, स्वातंत्र्य, शारीरिक-मानसिक आरोग्य या सगळ्या पातळीवर बारावीचे विद्यार्थी हे दहावीच्या विद्यार्थ्यांपेक्षा सरस असतात. बारावीच्या परीक्षेवरच विद्यार्थ्यांची भविष्यातील शैक्षणिक वाटचाल अवलंबून असते, असे स्पष्टीकरण राज्य सरकारने सोमवारी प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयात केले.

त्याचवेळी दहावीचे १६ लाख विद्यार्थी, पालक, परीक्षक आणि परीक्षा प्रक्रियेशी संबंधित अन्य व्यक्तींच्या सुरक्षेच्या कारणास्तव परीक्षा रद्द करण्यात आली, असा दावा सरकारने केला आहे. शालान्त परीक्षांबाबत निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य राज्याला असुन त्यामुळे विद्यापीठाच्या

परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय येथे लागू होऊ शकत नाही, असेही शासनाने नमूद केले.

परीक्षा रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका पुणेस्थित धनंजय कुलकर्णी यांनी अँड्. उदय वारुंजीकर यांच्यामार्फत केली आहे. शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी याबाबत सोमवारी प्रतिज्ञापत्र दाखल केले. बारावीची परीक्षा घेतली जाणार तर मग दहावीची का नाही, दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे करणार, या न्यायालयाच्या विचारणेवर सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. पदवीच्या परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल येथे लागू होऊ शकत नाही. पदवीच्या परीक्षा घ्यायच्या की नाही याचा निर्णय घेण्याचा अधिकार विद्यापीठ अनुदान आयोगाला आहे. येथे राज्य सरकार

जाहीर निवेदन/घोषणा

उत्पादन खर्चामध्ये वाढ झाल्यामुळे दि.01.06.2021 पासून

आमच्या विडीचे दर खालीलप्रमाणे करण्यात आले आहेत.

तरी ग्राहक बंधुंनी त्याची नोंद घ्यावी.

सदर दर G.S.T. करासहित आहेत.

साबळे वाघीरे आणि कं.प्रा.ति.

मुख्य कार्यालय : 105 भवानी पेठ, पुणे.

साबळे हाउस, 408/4-5, गुलटेकडी, पुणे 37.

फोन: 020-24273794/95/96

नकली मालापासून सावधान

नकली (ड्युप्लिकेट) बिडी द्कानात ठेऊन त्या मालाची विक्री करणे हा फार मोठा

कायदेशीर गुन्हा आहे. या गुन्ह्यासाठी सेक्शन 101, 102, 103 आणि 104 ट्रेड

मार्केट ॲक्ट 1999 आणि अंडर सेक्शन 63 आणि 55 कॉपीराईट ॲक्ट आणि

सेक्शन इंडियन पिनल कोड कलम 420 व 34 तसेच ट्रेड ॲण्ड मर्कटाईल ॲक्ट

1958 चे कलम 78 अन्वये बनावट बिडी तयार करणे किंवा त्याची विक्री करणे हा

या गुन्ह्याखाली सहा महिने ते तीन वर्षे कैद व रु. 50,000/- ते 2,00,000/-

नकली माल विकणाऱ्यांची माहिती देणाऱ्यास योग्य इनाम दिले जाईल.

₹16,848=00

₹11,934=00

₹725=00

₹20=00

₹685=00

₹19=00

साबळे २४००० विडी बॉक्स

राजकमल 18000 विडी बॉक्स

किरकोळ 1000 विडी

किरकोळ 1000 विडी

25 विडी बंडल

25 विडी बंडल

शिक्षा पात्र गुन्हा आहे.

सर्वस्वी निर्णय घेणारी यंत्रणा असून राज्य सरकारने आपल्या अधिकारात, सारासार विचार करून, तज्ज्ञांचे मत विचारात घेऊन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, असा दावा सरकारने केला आहे.

केंद्र सरकारच्या निर्णयानंतरच बारावीच्या परीक्षेचा निर्णय

बारावीची परीक्षा सध्या पुढे ढकलण्यात आली देशपातळीवर त्याबाबत चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारने त्याबाबतचा निर्णय घेतल्यावर राज्य सरकार अंतिम निर्णय घेईल, असेही सरकारने स्पष्ट केले आहे. राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येत घट होत असली तरी स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली असून ती १० ते १८ वयोगटातील मुलांसाठी धोकादायक असल्याचे सांगण्यात येत आहे.

TATA TATA STEEL LIMITED

Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai - 400 001, India Tel.: +91 22 6665 8282 Email: cosec@tatasteel.com Website: www.tatasteel.com

जोहीरसञ्चना - ११४वी वार्षिकसर्वसाधाः ण सभा

CIN: L27100MH1907PLC000260

य दू रिक ळिब प्यांत येते की, कोव्ह ड-१९स ध रोगाचास तत्वा उद्रेक लक्ष ांत ये ऊनटाट स्ट ल िन दि टेड ('कंप्सी') च्या सभासट द्वी ११४ वीव ार्षिक सर्वसाधारण सभा ('एज एम'/'सभा') इधवार ३० जून, २०२१ रोजी दु. ३.०० वा. (भा.प्र.वे.) कि डिओक ॉन्फरस ('व्ह सी')/अदर ऑडिओन व्हिज्युअल मिन्स ('अोएव्हीएम')मार्फत एज एम निमंत्रणाच्या सूच नेतमांडलेले कामकाजकरण्यासानी होणार आहे. व्हीसी/ओएव्ह एम ची सुविधा नंशन ल सिक्युरिश ज अँड हिपाँ झिटर ज लिमिटेड ('एन एन झ एल') ने पुस्त ली आहे.

एजीएम आयोजित करण्याची ही पद्धत कंपनी अधिनियम, २०१३ च्या प्रयोज्य तस्तुदी आणि च्या अंतर्गत बन्ध लेले मिगम च्यवहार मंत्रालयाने ("ए स ए") जारी के लेली दि ांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२० आणि १३ जाने ारी, २०२१ ची ज रल सर्क लर्स (एकप्रित उल्लेख **'एमसाए सर्क्युलर्स'**) आणि िम क्युस्ति ज अँड एक्सचेंजबोर्ड ऑफ इंड्या ने जारी केलेले हिन कि १२ मे, २०२० आणि १५जानेवारी, २०२१ रोजी जारी केलेल्या सर्क्यून र्स ('संबी सर्क्युलर्स') च्या अस्म स्तन रंत आहे.

कंपनी च्या एकात्मिक अहवाल आणि आर्थिक वर्ष २०२०-२१ साठ चे वार्षिक लेखे ('एकािक क अहवाल') यह स एनी एनची सद्भना कंपनी ची वेबसाईट www.tatasteel.com वर आणि एन एसडी एल चीवेबस ाईट www.evoting.nsdl.com व र उपल ब्ध अ सेल. ट्या हि वाय, जेथे कंपनी चे रोखे स्चिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजेस म्हणजेच बी एसई लिमिटेड ('बाएन ई') आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंड्या लिमिटेड ('एनएसई') च्या वेबसाईट स अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com येथ ल संबंधित सेक्न न मध्ये सुध्दा एनी एन ची सूचना उपन ब्ध असेल वपास्ता येर्डल.

सभास द फक्त व्ही सी/ओएव्ही एम सुविधेमार्फत एजीएम लाह जर राहून त्यामध्ये सहमानि होऊ शकतात, अना सहभागाचे तपशी ल सभेचा सहसने त कंपनी कदू न पुरवले जाताल. सध्याची कोव्ही ड-१९ महामारी लक्षात घेऊ न आणिशास का यप्राधि काच्यांमीजारी केलेल्या मार्गदर्शकत चांच्यापालमाची सुनिश्चिती करणासाठी व्यक्ताशः कंपनी च्या ११४ व्या एजाएम मध्ये हजर रहून सहभागी होणाची कोणतीही तरतूद कंपनी करू शक त नाही. व्हीसी/ओएवह एम मार्फत सभेस उपस्थित राहणाचा सभासदां। कंपनी अधिनियम, २०१३ चा कलम १०३अ न्वयेग णाद्वीं सफी विचारात घेत ले

एकात्मिक अहवान सह एजी पाची सूचा । त्या सम पद ांना इलेक्ट्रॉनिक पध्दती नेप छव लीज ईल ज्यांचे ई-मेल ॲड्रेसेस कंपनी/रजिस्ट्रार्स ॲंड ट्रान्सफ र एजंट ("रजिस्ट्रार/आस्ट्रीए")/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस ('डीधीज') कडे नेंद्रव ले आहेत. सेबी सर्व्यून से नुसार कोण वाही भागधास्काला एजीएमची सूचना आणि एकात्मिक अहवालाच्या प्रत्यक्ष प्रती पाठवल्या जाणार नहीत. ज्या सभानद्वांनी अनुनपर्यंत त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस कंपनी/आस्टीए कडे नोंद्व ले नसतील त्यांनी (ए) एजीएनची सूच ना व एकाव्यिक अहवाल आणि (बी) स्निटे ई-व्होटींग साठी लॉग न अध डी व पासवर्ड इलेक्ट्रॉनिकपद्धता नेप्राप्त करण्यास छी त्यांचे ई-मेल ॲड्रेसेसनोंदविण्याकरिता कृप याबुध्वार २३जून, २०२१ रोजी सं. ५.००वा. (भा.प्र.वे.) पूर्वी खालाल प्रक्रिया अनुसरावी.

ई-मेल ॲड्रेसेसन दिवण्यास ही प्रक्रिया

- लिंक https://tcpl.linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html ल ा भेटह्या.
- बी. डॉपडाऊन मधून कंपनीचेनाव निवडा.
- सी. डीपी आयडी व क्लाघंट आयडी (जर इ लेक्ट्रॉमिक स्वरूपात शेअर्स धारण केले असती ल)/फोलिओ क्र. आणि प्रम णप त्र क्र. (जर प्र त्यक्षात स्व स्वात शेअ र्स धारण के ले अस्ती ल) भागधारकांचेनाव, पॅन,मोबई ल क्रमांक आणि ई-मेल अधडी सारखे संबंधि त क्षेत्रात ल तपश ल भरावेत.
- डी. मिस्टीम ओटीपी निर्माण कहनमोबाईल क्र. आणि ई-मेल अघडी वरपाठवेल.

ई. मोबाईल क्र. आणि ई-मेल आयडवरप्राप्त झालेला अधिपी भरू न सादरक रा. कायमना ई-मेल ॲड्रेस नोंदन प्यास ही हि मॅट स्वस्पांत शेअर्स धारण करणाचा सभासद मी कृप या ते त्यांच्या डीपी जक डे आद्या नक रावेत. प्रत्यक्ष पध्दती ने शेअर्स धारण करणाऱ्या सभापद मी कृपया ई-मेल ॲड्रेस आसीए कडे त्यांना csg-unit@tcplindia.co.in येथे लिहून आद्यत न करावेत. कंपनीला तिच्या सर्व सभासदांसाठी एजीएम च्या सूच नेत मांड लेल्या सर्व ठरावां र त्यांची मते देण्यासाठी रिमोट ई-वृष्टेींग सुविधा ('रिमोट ई-कोटोंग') पुरवतांना आनंद होत आहे. त्याशिवाय, कंपनी सभेमध्ये रिमोट ई-व्ह टेींग सिस्टी ममार्फत मतदानाची सुविधा सुध्दापु स णारआहे. एज एम

लामांश प्राप्त करण्यासाठी बँक खाते तपशी ल आद्यत न करण्यासाठी प्रक्रिया

इ लेक्ट्रॉनिक क्लिअरींग सर्व्हिस किंवा अन्यक्तोणत्वाहीमाध्य मातून थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये लाभांश प्राप्तक रण्यास छी ज्यांनी त्यांचे बँक खाते तपशील आद्यतन केलेन सतील ह्या सभासदांनी तसेक रण्यास ही खालील निर्देश अनुसरावेत :

शेअर्स धारण

प्रत्यक्ष स्वरुपात <mark>उशिरात उशिरा ४ जून, २०२१</mark> पर्यंत कंपनीचे आरटीए म्हणजेच टीएसआर दाराशॉ कन्सल्टंटस प्रायव्हेट लिमिटेड ('टीएसआर') (पूर्वीचे नाव टीएसआर दाराशॉ लिमिटेड) कडे सी-१०१, १ ला मजला, २४७ पार्क, लाल बहाद्र शास्त्री मार्ग, करणारे सभासद विक्रोळी (पश्चिम), मुंबई - ४०००८३ येथे खालील दस्तावेजांच्या हार्ड कॉपीज पाठवा.

ए. तुमचे नाव, फोलिओ क्रमांक, संपूर्ण पत्ता आणि ज्यामध्ये लाभांश प्राप्त करायचा त्या बँक खात्याचे तपशील नम्द केलेले एक स्वाक्षरी केलेले विनंती पत्रः

i) बँकेचे नाव आणि शाखा व बँक खाते प्रकार;

पूर्वी रिमोट ई-व्होटींग/एज एम मध्ये रिमोट ई-व्होटींग साही चीत पशिल वार प्रक्रिया सूचनेचा भाग असेल.

ii) कोर बँकिंग सॉल्युशन्सच्या अंमलबजावणी नंतर तुमच्या बँकेने वाटलेला बँक खाते क्रमांक आणि प्रकार;

iii) ११ अंकी आयएफएससी कोड:

बी. सभासदाचे किंवा संयुक्तपणे धारण केलेल्या शेअर्स च्या बाबतीत पहिल्या धारकाचे नाव असलेला मूळ रद्द केलेला धनादेश;

सी. पॅन कार्ड ची स्व-साक्षांकित प्रत; आणि

डी. कंपनीकडे नोंदवल्याप्रमाणे सभासदांच्या पत्त्याच्या पृष्ठ्यर्थ कोणत्याही दस्तावेजाची (जसे आधार कार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, इलेक्शन आयडेन्टिटी कार्ड, पासपोर्ट) स्व-साक्षांकित प्रत

डिमॅट स्वरुपात शेअर्स धारण करणारे सभासद डिमॅट स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांनी कृपया त्यांच्या संबंधित डीपीज कडे त्यांचा इलेक्ट्रॉनिक बँक हुकूम आद्यतन

इ लेक्ट्रॉनिक बँक हुकू माचीन देणी नसत्यामुळे ज्या सभासद माइ लेक्ट्रॉनिक क्लिअरींगस व्हिस किंवा अन्य कोणहा ही माध्यम तून त्यांच्या बँकखाहा ति थेट लाभांश प्राप्त करणे शक्य नसेल त्या समासदांना कंपनी डिव्हीडंड वॉरंट/बँकर्स चेक/हिमांड ड्राफ्ट प ह वेल. तथापि, अशा सभासदांनी कृप्या

ध्यानांत ठेवावेकी, टाळेबंदी ची निर्बंध शिथिल झाले आणिट पाल सेवा व अन्यक म काज निय मित सुरु झाल्यमतं रच कंपनीला हि व्ही डंडव ॉरंट/बँकर्स चेक/डिमांड ड्राफ्ट पाठवता येईल.

लाभांशावर कर

फायनान्स ॲक्ट, २०२० नुसार १ एप्रिल, २०२० पासून सभास दांच्या हाती पड णारे लाभांश उत्पन्नक रपात्र आहे आणि विहितद राने सभासद में। प्रदान करण्यांत येणाऱ्या लाभांशामधून उद्गम कर ('टी डी एस') कापणे कंप नीला आवश्य क आहे. टी डी एस आवश्यक्त ांचेपालन करणे शक्य दावे म्हणून, सभासदांनी कृपया शुक्रवार, ४ जून २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी ई-मेल द्वारा दस्तावेजपाठ्यून त्यांच्या डीपी ज कडे त्यांची निवासी स्थिती, पॅन, कॅटेगरी किंवा प्रत्यक्ष पध्दती ने धारण केलेल्या शेअर्सच्या बाबती त कंपनी/आरटी एक डेपूर्ण आणि/किंवा आद्यत न करावेत. त्याची स विस्त रप्र क्रिया कंपनीची वेबसाई ट https://www.tatasteel.com/media/13709/nsebse-2.pdf वर उपन ब्ध आहे.

TATA STEEL

टाटा स्टील लि मिटेड सही/-पार्वधीस म कांचीन ।धम कंपनीस क्रेट री अँड चिफ लाि ल ऑफिस र (क मॅ रिट अँड कॉम्प्न ।यन्स) एमी एसः १५९२१

३१ मे, २०२१

GSTIN: 33AABCM5994M1ZY

Registered Office: Muthoottu Buildings, Market Road, Kozhencherry,

(रुपये पन्नासहजार ते रुपये दोन लाख) दंड होतो.

Pathanamthitta, Kerala - 689 641

MUTHOOTTU MINI FINANCIERS LIMITED

GOLD AUCTION NOTICE

have not been redeemed so far in spite of repeated notices, will be auctioned at the concerned branches on 15.06.2021 at 10 AM

In case we are unable to conduct the auction at the branch on the notified date, the same will be conducted through Shriram Automal India Ltd., (SAMIL) on their online auction platform https://gold.samili.in on 22.06.2021 between 12.30 PM to 3.30 PM for recovering the outstanding amount. In case the auction process is not completed on 22.06.2021, the same will be continued on the subsequent days on the same terms and conditions without any further notice

For further information, Terms and Conditions and getting registered to participate in auction, interested buyers may login to the website or contact the auction portal. Place: Kozhenchery,

Authorised Officer, Shriram Automall India Limited (SAMIL)

Date: 01/06/2021.

ए/६०३ च्या धारक असून त्यांचे कोणतेही नामनिर्देशन न करता १७/११/२०२० रोजीस निधन झाले.

विधन हाले सोसाबटी चाद्वारे सोसाबटीच्या मोडेब्स / मिळकतीमधील मदत समाबदाचे सदर त्रेशमं आणि हिससंबंधाचे हस्तात अन्य दावेदार किंवा आध्यक्त कार्य दावेदार किंवा आध्यक्त कार्य प्रतिक्षण्या वार्यस्त कार्य महिला अन्य प्रतिक्षण आध्यक्त कार्याच्या त्रे सद्दानिच्या भागंद्रस्त सिळकतीमधील मदत सामाबटीच्या भागंद्रस्त सिळकतीमधील मदत सामाबटीच्या भागंद्रस्त सिळकतीमधील मदत सामाबटीच्या सेआर्थ व दिससंबंध संपादित कण्यासाती

..... तर, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील जर, सांसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या रोअर्स आणि हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दाव/आक्षेप उपरोक्त कालावधीत सांसायटीन प्राप्त केले तर, सांसायटीच्या उपविधातील तत्तुतीनुसार त्यावर सांसायटी कार्यवाही करेल.

हरता. प्रकारिय को - ऑपरेटिव्ह हॉसिंग सोसायटी लिपिटेड करीता सही/- सही/-समा. सर्विव / अध्यक्ष टेकाण: मुंबई दिर्गक: ०१.०६.२०२१

जाहीर सूचना

प्रायटर) हे जकारिया इंडस्ट्रियल प्रिमायसे गिरोटिव्ह सोसायटी लि., मरोळ मरोशी रोड, पेरी (पृ.), मुंबई ४०० ०५९ चे समासद हेल्या मजल्यावरील इंडस्ट्रियल गाळा क्र. ए

विच्या व्यवस्थानार इटाइन्ट्रमा गांवा क्र. ~ 77. ;

वे पार को की ८०% है. ५०% रोगी तिर्वे कर की ८०% है.

वैक्रा की ८०% है. ५०% रोगी तिर्वे कर की ८०% है.

वैक्रा की एक्ट्रमान की वाली दिवार कर देशों राज्ये कर की विक्रा कर की छोता है.

विक्रा की वाली दिवार के देशों राज्ये कर की वाली है.

विक्रा की वाली हैं के देशों राज्ये कर की वाली हैं की वाली देश वाली हैं की हैं की हैं की हैं की हैं की हैं की है की हैं की हैं की हैं की हैं की हैं हैं की हैं की हैं की हैं हैं

(पू.), मुंबई ४०० ०५

ारांतर्गत स्थाव	ांतर्गत स्थावर तारणांनी रितसर सुरक्षित केले होते.					
सुविधा	रकम (रु.)	बँकेकडे भारग्रस्त मिळकत/तारणाचे तपशील				
कर्ज	१६,४०,०००	फ्लॅट क्र. सी-३०४, सी विंग, ३ रा मजला, मौर्या दीप				
ण कर्ज	१३,४०,०००	सीएचएस, भोपार रोड, देसले पाडा, गार्डिअन स्कुल जवळ, डॉबिवली (पूर्व) ४२१२०३ मोज. ८७० ची.फू. चटई क्षेत्र				

सुविधा	खाते क्रमांक	मुख्य	व्याज	एकूण थकवाकी
गृहकर्ज	303059888668	१४,५४,९९०.००	२,१५,२८३.००	१६,७०,२७३.००
गहाण कर्ज	305056888003	११,३७,१९८.००	२,५०,४४०.००	१३,८७,६३८.००
एकूण		२५,९२,१८८.००	४,६५,७२३.००	30,46,999.00

मुंबई येथील न्यायव्यवस्थेच्या उच्च न्यायालयाती वड्ड प्रवास न्यापञ्चयस्थ्या उद्ध न्यापालपाता । मृत्यूपत्रित आणि विना मृत्यूपत्रित अधिकारिते मध्ये याचिका क्र. ३१९ सन २०२१

तेहमी नोशीर गझदर यांच्या दिनांक ९ जुलै, २०११ च्य अंतिम मृत्यूपत्र आणि इच्छापत्र सहवाचता दिनांक ३० एप्रिल, २०१४ च्या सदर अंतिम मृत्यूपत्र आणि इच्छापत्राचे पहिले इच्छानुपत्र व दिनांक १२ डिसेंबर, २०१९ च्या सदर अंतिम मृत्यूपत्र आणि इच्छापत्राचे दुसरे इच्छानुपत्र यांच्या मृत्यूपत्र प्रमाणाच्या मंजुरीसाठी

१. विवेक ए. वशी २. निरा कूपर

....याचिकाकर्ते

ज्या कोणाशी संबंधित असेल त्यांना,

जर वरील मयताच्या संपत्तीत कोणतेही हितसंबंध असल्याचा तुमचा दावा असेल तर उपरिनामित याचिकाकर्त्यांना मृत्यूपत्र प्रमाण मंजुरीपूर्वी येऊन प्रक्रिया पाहण्यासाठी याद्वारे तुम्हाला प्रावाहन करण्यात येते.

जर मृत्यूपत्र प्रमाणाच्या मंजुरीत तुम्ही विरोध करु इच्छित असाल तर तुम्ही ह्य प्रकाशनाच्या १४ दिवसांत प्रोथेनोटरी आणि सिनियर मास्टर च्या कार्यालयात एव आपत्ती सूचना दाखल करावी.

दिनांकः १ जून, २०२१

याचिकाकर्त्यांसाठी वकील ३, वाडिया बिल्डिंग, मजले १ व ३,

१७/१९ दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४००००१

COD लास्टेक लिमिटेड

दमण रोड, सोमनाथ, दामेल, नानी दमण, दमण (जु. टी.) - ३९६२१० कॉर्पो. कावांत्रय: संगीत प्लाहा, आफिस नं. ५ ५०४, ५ वा मजला, मरोळ फवर क्रिगेड समोर, म मरोजी रोड, मरोळ नाका, अधेरी (पूर्वी), मंबर्ड-४०

पंचार (१०) पहुन्द १०००० । व्याप्त तथा स्वाप्त स्वाप्त स्वाप्त स्वाप्त (१९) पुन्द १०००० । विस्ता तथा स्वाप्त (१९) पुन्द १०००० । विस्ता तथा स्वाप्त १३००० । १३०० । १३००० । १३००० । १३०० । १४० । १४४० । १४४० । १४४० । १४४० । १४४० । १४४० । १४४० । १४४० । १४४० । १४४० । १४४० । १४४० । १४४० । १४४०

बोणती पारिक्ष िवारां वा त्री के बोणी तथा वा पार्च पारंतिका आवापकात्रवार २० अणिया, २०११ पूर्व के अपन्तिक अर्थित हा आवित्रिक्त के अपने हार्वातिक के स्वातिक के स्वतिक के स्वातिक के स्वतिक के स्वातिक के स्वतिक के स्वतिक के स्वातिक के स्वातिक के स्वतिक क

अवतं अस्ताना कानावाहा प्रवादा काराव्या काराव्यात मानावाहामा कानावाहामा कानावाहामा व्यवस्था स्वाद्धा अहारात्रा एक्टरम, में तिक इन्द्राईम इंडिया प्रा. ति., सी−१०१, १४७० फॉक, एल. वी. एस. मार्ग, विक्रोळी परिचा मुंबई-४०००८३, दूर. क्रः. +९१-२२-७११८६५७ फॅक्सः +९१ २२ ४९१८६०६०, ईमेल ml.helpdesk@linklime.co.in वेथे संपर्क साधावा.

TIME? ्वा १५८) - ३९६ २१० (बु. टी.) - ३९६ २१० कार्यालयः ५५, कॉगॉट ऑक्ट्रेयु, साकी विहार रोड, ऑपेरी (पूर्व), मुंबई-४०००५२ इ. ऊ.: १९-२२-७१११ ००

करान १२० (६) चा नतुर्थे स्वाच्याणी स्वतानी है स्वाच्या कर्मा १५० (६) चा नतुर्थे स्वताना प्रकार प्रतासन अधिपृत्ति केतनेचा इन्वेस्टर एन्तुकेस्त अंत्री प्रतास अधिपृत्ति केतनेचा इन्वेस्टर एन्तुकेस्त अंत्री प्रतास अधिपृत्ति केतनेचा इन्वेस्टर एन्तुकेस्त अंत्री प्रतास अधिपृत्ति कार्या कर्मा व्यवस्थ प्रतास अधिपृत्ति कार्याच्या वात्री क्षण्य क्

प्राथमित ।

प्राण्येत व्याप्त के अवस्थित के अवस्थित के स्वितास के दिवस के प्रत्य के प्राण्य के स्वितास के प्रत्य के स्वितास के प्रत्य के स्वितास के प्रत्य के स्वितास के प्रत्य के स्वितास के स्वतास के प्रत्य के प्या के प्रत्य के प्रत्य

क्रिनेपुमा आपर्योप्पर आपायित्या । १७०० - ६००००। आपणान्य केने नोतः तम प्रकर्णा भौगवीत पीचाने कारायां आपणामा भागधात्वानी कंपानेच रिकट्स और ट्रायम्ब एवंद्रा नीत्र स्टार्ट मेश्रामा होता स्थापा होता होता है। वृद्धि-१८००८२ स्ट्रा ज्ञा +११-२२-४९४८२० फैसा +११ २२ ४९४८६०६ हीना Inholosek@iinkine.co.in पेथे पंपस्त माधामा.

मुंबई ३१ में, २०२१

स्ता – मनोज कुमार मेवारा सि. व्हीपी-फावनान्स अँड कंपनी सेक्रेटरी

GREATER BANK

छ. ३०२०६१९८८०३ विकान्द्रकान और काषनात्रिक्षण असेट्स और एचकोसिंग आंक प्राथमात्रिक्षण असेट्स और एचकोसिंग आंक प्राथमात्रिक्षण असेट्स और एकोसिंग आंक प्राथमात्रिक्षण "स्टर अंक्ट") एवा करना १३(२) अवने तारण दिलांबेचाच्या असंप्रकारणांस्तित सुम्पा १३(३) अवने तारण दिलांबेचाच्या असंप्रकारणांस्तित सुम्पा १३ असे तारण दिलांबेचाच्या असंप्रकारणांस्तित सुम्पा छा असेतार्थ होत्या दिलांबेचाच्याच्या छा असीतार्थ हात्रिक्षणांस्त्रा प्राप्त सुम्पा प्राप्त असे प्राप्त सुम्पा विकास वातात्र दुवन प्राप्त स्टाप्त असीतार्थ हात्र असीतार्थ हात्र असीतार्थ हात्र असीतार्थ हात्र असीतार्थ हात्र असीतार्थ हात्र सुम्पा स्टाप्त असीतार्थ हात्र असीतार्थ हात्र सुम्पा स्टाप्त असीतार्थ हात्र सुम्पा स्टाप्त असीतार्थ हात्र सुम्पा स्टाप्त असीतार्थ हात्र सुम्पा सुम्पा सुम्पा असीतार्थ हात्र सुम्पा सुम्पा सुम्पा असीतार्थ हात्र सुम्पा सुम सुम्पा सुम सुम्पा सुम सुम्पा सुम्पा सुम सुम्पा सुम सुम

आपन्या विकास प्रवाहित कुलिया कार/दसावेशांतरी आगारा। कारण्या अवस्था प्रवाहित अगारा। अगारा प्रवाहित केलिया कार/दसावेशांतरी आगारा। कारण्या अगारा अ

करणाम सोसायटी मोकाजी असेल. जर, सोसायटीच्या प्रतिदास (मिकाजीनपीत स्थार सामायटाच्या ने उंत्यं आणि डिटांसंपांच्या स्टतांस्याच्या कार्ये दुर्व आपोर सामायटीच मात्र केल ता, सोसायटीच्या अविधारीत स्टतां राजुरीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटीच्या ने तीत्यांकृत प्रतियोगीत प्रत प्रतिदास प्रतियोगीत मात्र सामायटाच्या ने प्रतियोगीत प्रत प्रतियागीत सामायटाच्या ने प्रतियोगीत प्रतियागीत सामायटीच्या स्वातंत्र्य (सोसायटीच्या ने प्रतास्य सामायटीच्या सामायटीच्या स्वातंत्र्य स्वातंत्र्य सामायटीच्या तार्याच्यास्य कारतावाची रिच्या सामायित्य सामायटीच्या तार्याच्यास्य कारतावाची	आहोत. २. असे निद् अनिवमित झ संबंधातील म वर्गीकरण वैंबे ३. उपरोक्त गृ . ३०,५७,९ः	आमध्या बक्या नावात तुमा बताया बहुए। बताया कार्या हरा प्रकार अस्ताता आमाता आमता वारा प्रकार आहे। 2. असे दिन्दामा आरंत को भी भी, जीना मा मुंग्यम् विनाय स्थापना प्रत्याचार आमता की कर्या के स्थापना कार्याच्या कार्याच्याच कार्याच्याच कार्याच कार्याच्याच कार्याच्याच कार्याच कार्याच्याच कार्याच कार					
तिच्या समाप्ताच्या तास्त्रपथत उपलब्ध आह. सही/-	सुविधा	खाते क्रमांक	मुख्य	व्याज	एकूण थकवाकी		
सन्मा. सचिव	गृहकर्ज	305058888688	१४,५४,९९०.००	२,१५,२८३.००	१६,७०,२७३.००		
जकारिया इंडस्ट्रियल प्रिमायसेस को-	गहाण कर्ज	३०२०६९४४८७३	११,३७,१९८.००	२,५०,४४०.००	१३,८७,६३८.००		
ऑपरेटिव्ह सोसायटी लि.,	एक्ण		२५,९२,१८८.००	४,६५,७२३.००	30,46,999.00		
मरोळ मरोशी रोड, मरोळ, अंधेरी	४. म्हणून वें	क वाद्वारे सदर ॲक्टच्व	ा कलम १३(२) अन्	वये ही सूचना जारी	करून तुम्हाला सदर		

१. महसू की बाद्रों सह अंदरण बताय १.(१) अन्यों ही सूच्या ग्रंगी करन दुसहात तह अंदरण बताय १.१ अंतरण बताय १.१ अंतरण बताय १.४ वर्ष स्थान बताय वर्ष स्थान बताय वर्ष स्थान बताय वर्ष स्थान बताय १.४ वर्ष स्थान बताय वर्ष स्थान बताय १.४ वर्ष स्थान बताय वर्ष स्थान बताय विकाय स्थान बताय १.४ वर्ष स्थान बताय वर्ष स्थान बताय वर्ष स्थान बताय १.४ वर्ष स्थान बताय वर्ष स्थान स्थान बताय वर्ष स्थान बताय १.४ वर्ष स्थान बताय वर्ष स्थान वर्ष स्थान बताय वर्ष स्थान बताय वर्ष स्थान बताय वर्ष स्थान स्थान वर्ष स्थान स्थान

प्राधिकत अधिकारी

KANSAI

NEROLAC

कान्सई नेरोलॅक पेंटस् लिमिटेड

कान्सई नेरोलॅंक घेंटस् लिमिटेड

सीरवर्गक कार्यावयः नेरीलंक छात्रम् लग्गावयः वट्या मान्,
तांस्य पात्रम् नेरास पात्रम नाम नाम निर्माण नाम निर्माण नाम निर्माण नाम निर्माण नाम निर्माण नाम नाम निर्माण निर्माण नाम निर्माण निर्माण नाम निर्माण निर्म

जारणारी (में क्रियासकार (श्री १०११) (१) सार्युक्त क. कोग (राक्ष) माण्याची १ (संकारकार) (श्री १०१९) (हरी कर 24, २००) (व्यर 'सोम विश्व हर्गा क्रियासकार (१००) (हर्गा १०१३ २००) (व्यर 'सोम विश्व हर्गा अक्षेत्र कर क्षेत्र कर कार्युक्त कर कर कर कार्युक्त कर कर कर कार्युक्त कर कर कार्युक्त कर कर कार्युक्त कर कर कार्युक्त कर कार्युक्त कर कर कार्युक्त कर कर कार्युक्त कर कार्

पहारों।

\$2 सार्व, २०११ तेवी संप्रतेश्या वर्षासार्वी प्रश्नेकी ह. १ त्या सामसा मुन्याश्या समस्यामा ह. २.०० (२००%) कियो सामंत्राण आसमेत्या प्रश्नेकी ह. १ त्या सामसा मुन्याश्या समस्यामा ह. २.०० (२००%) कियो सामंत्राण आसमेत्या प्रश्नेकी ह. १ त्यासा मुन्याश्या ह. २०० (२००%) कियो सामंत्राण स्थाने सामंत्राण स्थाने ह्या स्थान स्थाने स्थाने आहे. त्या व्यवित्तं कर नोवंत्य, २०० ते तो कंपनीर किरास संबादक संक्राओं केती आहे. त्या व्यवित्तं कर नोवंत्य, २०० ते तो कंपनीर विश्वास संबादक संक्राओं क्ष्या संबादक संक्ष्य केती स्थाना ह. १०० १०० तक को सामंत्राण प्रश्नेक स्थान केती स्थान स्थान

करना भाग्याकाना नशनन आटमटड क्लाउस्पर हाउस (एसएसएय) भारत इंतरहार्यक्र ग्राम्यान्य वेदातामां प्रदानाची मुंबिया पूजावाना आहे करेबीड २५ सहामारीचा ग्राम्यान वाहता आणि चामुळे अन्यव सामांग बॉटस् गाठवण्यातील अडवणी तथात पेडन, प्रत्यक्ष पद्धानी शेअर्घ धाला इत्याच्या आणि इतेब्द्रानिक प्रदानाची ही मुचिया पेड इच्छिणाच्या माण्यासकांनी कृत्या त्यांच्या होतिओ क्रमांकासह त्यांचे असतन बंक खाते तथाति। तथा वॉक्टिंग सेल्युनाना अनेवल्ड खाते शाराजा प्रशासकारक त्याच अध्यान वक व्यात त्यस्यात (कार वाकर) सांस्थ्रास्य जनसङ्ख्या मामक, ९ आकडी पाजमावीका आणी १९ आचडी आवरणस्यात कोड) कर्मनी किंचा करनीचे जिस्ह्रम् औड ट्रान्सफ एवंट स्काचेन टीएसआर दागार्वी कनसन्दंटम् प्रावलेट नितिदेड वांना ताराबीतः डिग्रटीअलाईन्ड पद्वतीने ग्रीअसे धारण करणाऱ्या भागधारकांनी कृपया सदर तपशील यांच्या संबंधित डिग्राझिटरी पार्टिसिस्ट्रस्त छात्रेत.

ठिकाण मुंबई दिनांक : ३१ मे, २०२१

कान्सई नेरोलॅंक पॅटस् लिमिटेड साठी जी. टी. गोविंदाराजन कंपनी सेक्रेटरी

(158) State Bank of India

जा सूचना [नियम−८(१) पहा] (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याज्यां, निम्मन्याधीनंतर हे देट बंध को पश्चिया एट्ट औरटा परिवाद सिक्कार्वाधार्मिता.
वी. हरेका चेच्च, की अपने का पर्यक्र समित्र एट्ट औरटा सिक्कार्ट मान्याधीनंतर हे देट बंध को पश्चिया एट्ट औरटा सिक्कार्ट मान्याधीनंतर अधिवादी नामान्याधीनंतर अधिवादी नामान्याधीनंतर अधिवादी अध्याधीनंतर अधिवादी अध्याधीनंतर अधिवादी अध्याधीनंतर अध्याध

प्रणाम माणियलं होते.
क्षेत्री प्रणाम करिया आमार्च उटवायों, करिया आणि व्यवस्थान माणियलं पहणे दूरावर करिया प्रणाम देश आमार्च उटवायों, करिया आणि व्यवस्थान महिता अमार्च के सी, किम्मानवार्ष्मित्राम प्रणाम के सी, किम्मानवार्ष्मित्राम क्षाम करिया क्षेत्री माण्या अमार्च्या माणियलं माण्या अमेरिया मित्रामा माणियले क्षमा माण्या अमेरिया माण्या अमेरिया क्षमा माण्या अमेरिया माण्या माण्या अमेरिया माण्या माण्या अमेरिया माण्या अमेरिया माण्या अमेरिया माण्या म

केनरा बैंक Canary Bank 🔬 NINE TANADAS

एआरएम ॥ शास्त्रा , मुंबई ३ रा मजला, कॅनरा वॅंक इमारत, आदी मर्झवान स्ट्रीट

विक्री सूचना

शिक्युंतिर्ध ट्रेस्टर (एक्फोसंटें) रुक्त, २००२ च्या नियम \mathcal{L} (३) च्या तम्दुर्शस्त प्रथम (६) च्या तम्दुर्शस्त प्रथम (६) च्या तम्दुर्शस्त प्रथम (६) च्या तम्दुर्शस्त प्रथम (६) च्या तम्दुर्शस्त रुक्त, २००३ आंतर्गा समास गिक्रास्त प्रथम (६) नियम प्रथम (६) च्या तम्द्रित प्रथम (६) द्वारा प्रथम (६) च्या तम्द्रित प्रथम (६) च्या तम्द्रत प्रथम (६) च्या तम्य तम्य तम्द्रत प्रथम (६) च्या तम्द्रत प्रथम (६) च्या तम्द्रत प्रथम (६) च्या तम्य तम्य

आ।	इ. आ । जा. जा. काहा आ हतम आ हतचान । वकल्पा जाता	e1.	
मन्	मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत	इसारा अनामत
Б.		(रु. मध्ये)	रक्कम (रु. मध्ये)
٤	मे. हेनन फायबर इंडिया लि. च्या नावे गट क्र. ६१,	₹.	ह. १,१०,०००/-
	कांदळा रोड, गाव वडवली- कुडुस, तालुका वाडा, ठाणे	११,00,000/-	
	जि., मोजमापित १५०० चौ .मीटर्स येथे मोकळी जमीन		
	(वॉटर टैंक जवळ स्थित)		

[(वांश्रर १० चन्का १९५५) रा अनामत रक्षम १७.०६.२०२१ रोजी किंवा त्यापूर्वी सार्थ. ५.०० पर्यंत जमा करावी. १ चे मध्यमिक आणि इत कागस्थ्य सेवा पुरविदादारास १७.०६.२०२१ रोजीस किंवा पूर्वी सार्थ. ५.००

चर्चन वाद्य कमारे. ऑपह्न अधिकारणों आगांक केत ठावून विश्वकारिया विशेषणांची शरीब ac., eq., eq., eq. p. eq. p. q. . eq. , eq., eq. p. eq. p. q. . eq. p. q. . eq. p. q. eq. p. q

दिनांक: ३१.०५.२०२१ ठिकाण: मुंबई

1 TATA

TATA STEEL LIMITED

Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai - 400 001, India Tel.: +91 22 6665 8282 atasteel.com Website: www.tat CIN: L27100MH1907PLC000260

जाहीर सूचना - ११४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा

याद्रोर कळविष्यांत येते की, कोलींड-१९ सावधंगाचा सततचा उट्टेल लांबात धक्त टाट स्टील लिमिटेड ('कंपनी') च्या समासदांची ११४ ची वार्षिक सर्वमाभाष्य सम् ('प्रतीप्प') 'समा') बुभवा २० चूत्, २०११ तेवी दु. ३.०० वा. (मा.प्र.वे.) व्हिडिओ कॉन्फरस ('क्हीपी') अदर ऑडिओ-लिड्युअल मिन्स ('जोएलीप्प') मार्फत एजीएमी निमंत्रणाच्या सुचतेत मांडलेले कामकाज करण्यासाठी होणार आहे. व्हीसी/ओएलीएम ची मुविधा नेजनल सिक्युरिटीज अंड डिपॉक्टिटरीज लिमिटेड ('प्लम्सडीएल') ने युपली आहे.

एजीएम आवोजित करणवार्यों हो पद्धत कंपनी अधिनियम, २०१३ च्या प्रवीच्य तत्तुदी आणि त्या अंतर्गत बनवलेले निगम व्यवहार मंत्रालयाने (**''एमसीए'')** जारी केलेली दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२० आणि १३ जानेवारी, २०२१ ची जनरल सर्क्युलर्स (एकत्रित उक्केख **'एमसीए सर्क्युलर्स**') आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ने जारी केलेले दिनांक १२ मे, २०२० आणि १५ जानेवारी, २०२१

उद्घुख **एमसाए सन्दु**नल) जागा राजपुराटाव अठ एतवन बात जाग शता करता स्वाच्या है, एन जान स्वाच्या है, है । प्रेजी जाति केटेला सब्देशल ('स्बिम **सब्देशल')** ज्या अपारानांत आहे. कंपनीच्या एकात्मिक अहवाल आणि आर्थिक वर्ष २०२०-२१ साठीचे वार्षिक लेखे (**'एकात्मिक अहवाल')** वाहस एबीएमची सूचना कंपनीची वेबसाईट www.tatasteel.com वर आणि एनएसडीएल ची वेबसाईट www.evoling.nsdl.com वर उनलभ असेल. त्याशियान, ग्रेथ कंपनीचे रोखे सूचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजेस म्हणजेच बीएसई तिमिटेड ('बीएसई') आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया तिमिटेड ('एनएसई') च्या वेबसाईटस अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> येथील संबंधित सेक्शन मध्ये सुध्दा एजीएमची सूचना उप

सभासद **फक्त** व्हीसी/ओएव्हीएम स्विधेमार्फत एजीएमला हजर राहुन त्यामध्ये सहभागी होऊ शकतात, अशा सहभागाचे तपशील सभेच्या सूचनेत कंपनीकडून पुरवले जातील. सध्याची कोव्हीड-१९ महामारी लक्षात घेऊन आणि शासकीय प्राधिकाऱ्यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या पालन सनिश्चिती करण्यासाठी व्यक्तीशः कंपनीच्या ११४ व्या एजीएम मध्ये हजर राहन सहभागी होण्याची कोणतीही तरतूद कंपनी करू शकत नाही. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभेस उपस्थित राहाणाऱ्या सभासदांना कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणपूर्ती साठी विचारात घेतले जाईल.

भारतः एकात्मिक अहवालासह एजीएमची सूचना त्या समासदांना इलेक्ट्रॉनिक पष्टतीने पाठवली जाईल ज्यांचे ई-मेल ॲड्रेसेस कंपनी/रजिस्ट्रार्स ॲड ट्रान्सफर एजंट (''जिक्ट्रग्र')आरटीए'')/डिपाइिटरी पार्टिसिपंटस ('डीपीज') कडे नॉटवले आहेत. सेसे सक्युंलस्त नुसार कोणत्याही भागधारकाला एजीएमची सूचना आणि एकात्मिक अहवालाच्या प्रत्यक्ष अती पाठवल्या जाणार नाहीत. ज्या समासदाती अजुनपर्यंत त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस कंपनी/आरटीए कडे नॉट्वले नसतील त्यांनी (ए) एजीएमची सूचना व एकात्मिक अहवाल आणि (बी) रिमोट ई-क्होटींग साठी लांगीन आयडी व पासवर्ड इलेक्टॉनिक पद्धतीने प्राप्त करण्यासाठी त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस नोंदविण्याकरिता कृपया बुधवार २३ जून, २०२१ रोजी सं. ५.०० वा. (भा.प्र.वे.)

पूर्वी खालील प्रक्रिया अनुसरावी.

ई-मेल ॲडेसेस नोंदवण्यासाठी प्रक्रिया

i) बँकेचे नाव आणि शाखा व बँक खाते प्रकार

- लिक <u>https://tcpl.linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html</u> ला भेट द्या. ड्रॉपडाऊन मध्न कंपनीचे नाव निवडा.
- ्डीपी आयडी व क्लायंट आयडी (जर इलेक्टॉनिक स्वरूपात शेअर्स धारण केले असतील)/फोलिओ क्र. आणि प्रमाणपत्र क. (जर प्रत्यक्षात स्वरुपात शेअर्स धारण केले असतील) भागधारकांचे नाव, पॅन, मोबाईल क्रमांक आणि ई–मेल आयडी सारखे संबंधित क्षेत्रातील तपशील भरावेत. डी. सिस्टीम ओटीपी निर्माण करून मोबाईल क्र. आणि ई-मेल आयडी वर पाठवेल.

ई. मोबाईल क्र. आणि ई-मेल आयडीवर प्राप्त झालेला ओटीपी भरून सादर करा. कायमचा ई-मेल ॲडेस नोंदवण्यासाठी डिमेंट स्वरुगांत शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांनी कृपया ते त्यांच्या डीपीज कडे आद्यतन करावेत. प्रत्यक्ष पप्दतीने शेअर्स धारण करणाऱ्या समासदांनी कृपया ई-मेल अंड्रेस आरटीए कडे त्याना (<u>Sogunti@itoplindia.co.in</u> येथे लिंड्न आदावन करावेत. कंपनीला तिच्या सर्व समासदांसाठी एजीएम च्या सूचनेत मांडलेल्या सर्व ठरावांवर त्यांची मते देण्यासाठी रिमोट ई-व्होटींग सुविधा (**'रिमोट ई**-क्रोटींग') पुख्यांना आनंद होत आहे. त्याशिवाय, कंपनी सभेमध्ये रिमोट ई-व्होटींग सिस्टीम मार्फत मतदानाची सुविधा सुध्दा पुखणार आहे. एजीएम पूर्वी रिमोट ई-व्होटींग/एजीएम मध्ये रिमोट ई-व्होटींग साठीची तपशिलवार प्रक्रिया सूचनेचा भाग असेल.

लाभांश प्राप्त करण्यासाठी बँक खाते तपशील आद्यतन करण्यासाठी प्रक्रिया

इलेक्ट्रॉनिक क्लिअरींग सर्व्हिस किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये लाभांश प्राप्त करण्यासाठी ज्यांनी त्यांचे

प्रत्यक्ष स्वरुपात	Ī
शेअर्स धारण	ŀ
करणारे सभासद	li
	ŀ

उशिरात उशिरा ४ जून, २०२१ पर्यंत कंपनीचे आरटीए म्हणजेच टीएसआर दाराशॉ कन्सल्टंटस प्रायव्हेट लिमिटेड (**'टीएसआर')** (पूर्वीचे नाव टीएसआर दाराशॉ लिमिटेड) कडे सी-१०१, १ ला मजला, २४७ पार्क, लाल बहादूर शास्त्री मार्ग,

विक्रोळी (पश्चिम), मुंबई - ४०००८३ येथे खालील दस्तावजाच्या हार्ड कांपीज पाठवा. ए. तुमचे नाव, फोलिओ क्रमांक, संपूर्ण पत्ता आणि ज्यामध्ये लामांश प्राप्त करायचा त्या बँक खात्याचे तपशील नमूद केलेले एक स्वाक्षरी केलेले विनंती पत्रः

 ii) कोर बँकिंग सॉल्युशन्सच्या अंमलबजावणी नंतर तुमच्या बँकेने वाटलेला बँक खाते क्रमांक आणि प्रकार; iii) ११ अंकी आयएफएससी कोड: बी. समासदाचे किंवा संयुक्तपणे धारण केलेल्या शेअर्स च्या बाबतीत पहिल्या धारकाचे नाव असलेला मूळ रद्द केलेला धनादेश सी. पॅन कार्ड ची स्व-साक्षांकित प्रत; आणि

डिमॅट स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांनी कृपया त्यांच्या संबंधित डीपीज कडे त्यांचा इलेक्ट्रॉनिक बँक हकूम आद्यतन

डी. कंपनीकडे नोंदबल्याप्रमाणे सभावदांच्या परचाच्या पृष्ठ्यर्थ कोणत्याही दस्तावेजाची (जसे आधार कार्ड, ड्रायवर्ह लायसन्स, इलेक्शन आयडेन्टिटी कार्ड, पासपोटी) स्व-साक्षांकित प्रत

डिमॅट स्वरुपात गेथर्म धारा

करावा करावा

इलेक्ट्रॉनिक बँक हुकूमाची नॉटणी नसल्यामुळे ज्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक क्लिअरींग सर्व्हिस किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून त्यांच्या बँक खात्यांत थेट लाभांश प्राप्त करणे शक्य नसेल त्या सभासदांना कंपनी डिव्हीडंड वॉस्ट/बँकर्स चेक/डिमांड ड्राफ्ट पाठबेल. तथापि, अशा सभासदांनी कृषया ध्यानांत ठेवाचे की, टाळेबंदीची निबंध शिथिल झाले आणि टपाल सेवा व अन्य कामकाज नियमित सुरु झाल्यानंतरच कंपनीला डिव्हीडंड वॉस्ट/बँकर्स

चेक/डिमांड ड्राफ्ट पाठवता येईल. लाभांशावर कर

कायनान्स ॲक्ट, २०२० नुसार १ एप्रिल, २०२० पासून सभासदांच्या हाती पडणारे लाभांश उत्पन्न करपात्र आहे आणि विहित दराने सभासदांना प्रदान करण्यात येणाऱ्या लाभांशामधून उद्गम कर **('टीडीएस'**) कापणे कंपनीला आवश्यक आहे. टीडीएस आवश्यकतांचे पालन करणे शक्य व्हावे म्हणून, सभासदांनी कृपया शुक्रवार, ४ जून २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी ई-मेल द्वारा दस्तावेज पाठवून त्यांच्या डीपीज कडे त्यांची निवासी स्थिती, पॅन, केटेगरी किंवा प्रत्यक्ष पष्टतीने धारण केलेल्या शेअसंच्या बाबतीत कंपनी/आरटीए कडे पूर्ण आणि/किंवा आद्यतन करावेत. त्याची सविस्तर प्रक्रिया कंपनीची वेबसाईट <u>https://www.tatasteel.com/media/13709/nsebse-2.pdf</u> वर उपलब्ध आहे.

टाटा स्टील लिमिटेड सही/-पार्वथीसम कांचीनाधम कंपनी सेकेटरी अँड चिफ लिगल ऑफिसर (कॉर्पोरेट अँड कॉम्प्लायन्स) एसीएसः १५९२१

३१ मे, २०२१

TATA STEEL